

#### **SEAMEC/BSE/SMO/2608/2020**

26th August, 2020

To,
Deputy General Manager - Listing
BSE Limited
Corporate Relation Department,
1st Floor, Rotunda Building,
New Marine Lines,
Phirojee Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001

**Trading Symbol: 526807** 

Sub: Newspaper advertisement of the Notice of the Meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on 4<sup>th</sup> September, 2020 - Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on Wednesday, 26<sup>th</sup> August, 2020 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records and disseminate the same on your website.

Thanking you,

Yours Faithfully,

For **SEAMEC LIMITED** 

S.N. MOHANTY

**PRESIDENT** 

Corporate Affairs, Legal and Company Secretary

## **FINANCIAL EXPRESS**

# PRESIDENTIAL RACE

# Trump, fellow Republicans paint dire portrait of America under Joe Biden

'Biden will merely be a puppet of radical Left-wing activists'

**REUTERS** Charlotte, NC, August 25

PRESIDENT DONALD TRUMP and his fellow Republicans opened their national convention on Monday by painting a dire portrait of America if Democrat Joe Biden wins the

White House in November, ar-

guing he will usher in an era of

radical socialism. Trump set the tone early in the day when he addressed Republican delegates in Charlotte, North Carolina, after formally securing the party's nomination for another term,

and claimed without evidence

that Democrats were trying to steal the election.

Republicans had vowed to offer an inspiring, positive message in contrast to what they characterised as a dark and gloomy Democratic convention last week. But the first night's prime-time program featured speakers who peppered their remarks with ominous predictions if Democrats win power. "They'll disarm you, empty

the prisons, lock you in your home and invite MS-13 to live next door," US Representative Matt Gaetz, one of Trump's staunchest backers in Congress, said, referring to an international criminal gang.

The four-day convention got under way at a critical juncture for Trump, who trails Biden in national opinion polls during a pandemic that has



killed more than 176,000 Americans, erased millions of jobs and eroded the president's standing with voters.

Trump has focused on a "law and order" message in response to widespread protests following the police killing of George Floyd, a Black man in Minneapolis, and he has pushed schools and businesses to reopen despite the pan-

demic. Both messages represent the campaign's effort to win back suburban voters, especially women, who have abandoned the Republican Party in droves during the Trump era. Donald Trump Jr., the president's oldest son, portrayed the ongoing civil unrest as violent assaults on small businesses by anarchists and

said Democrats would fail to

keep neighbourhoods safe. The convention's opening

night also laid out what promises to be a central theme of the week: that Biden, a former vice president, and his running mate, US Senator Kamala Harris, will merely be puppets of radical left-wing activists.

Multiple speakers accused Biden of wanting to defund the police and ban fracking, though he has rejected both positions. Another frenetic day for

Trump threatened to overshadow his attempt to recalibrate the campaign, however. In Washington, congressional Democrats examined US Postmaster General Louis DeJoy, a Trump donor, over whether he was deliberately sabotaging mail service to harm voting by

7

# Amid US growth uncertainty, Fed seeks more firepower

**REUTERS** August 25

**A YEAR AGO**, Federal Reserve Chair Jerome Powell warned fellow central bankers of the significant risks posed by trade policy uncertainty, and the lack of precedents for monetary policy in the face of those unknowns.

As Powell this week prepares to address the Fed's annual central bankers' conference - usually held in Jackson Hole, Wyoming, but being conducted virtually this year because of the ongoing Covid-19 pandemic - uncertainty and the threat it poses to economic growth looms larger than ever.

Everything is up in the air now, including how fast the coronavirus will spread, how many more people will die from Covid-19, the illness caused by the virus, and whether US lawmakers will deliver a new economic rescue package, and how big it will be



Added to that are political storm clouds gathering ahead of the November 3 presidential election, with President Donald Trump already stoking doubts over the fairness of the process and its outcome.

Against that background, Powell is expected to open the Kansas City Fed's annual economic policy conference on Thursday with an update on the US central bank's plans to refit its monetary policy approach to a world where persistently low inflation and low

interest rates numb the effects of the Fed's recession-fighting stimulus measures.

Rising uncertainty about the economic outlook, which economists say stunts house hold spending, business investment and factory output, may add to pressure on the Fed

to bolster its policy arsenal. "When you have high degrees of uncertainty, it tends to mean policy is less effective, says Nicholas Bloom, an economics professor at Stanford University.

"For a given bang you need many more bucks."

A gauge of economic uncertainty that Bloom developed with colleagues has skyrocketed this year.

And new research published last week by the Fed suggests that "uncertainty shocks" compound over time, so that several in a row deliver a much bigger blow to the economic outlook than each one might have in isolation.

# Losses from China overseas takeover binge continue piling up rapidly

**BLOOMBERG** August 25

**CHINESE BUYERS HAVE not** only stopped snapping up iconic overseas assets, the coronavirus pandemic is ravaging the targets of deals that

defined a headier era.

Whereas some prolific acquirers such as HNA Group Co and Anbang Insurance Group Co began falling into disarray before the recent crisis, the impact on investments in sectors hit hardest by the outbreak means healthier owners are now feeling the pain.

Conglomerate Fosun International Ltd could soon see its 2015 investment in Cirque du Soleil Entertainment Group wiped out, while PizzaExpress,

The great uncertainties in the relationship between China and the US have inevitably made Chinese

owned by private equity firm Hony Capital, said this month it's likely to hand control of the British chain to creditors.

Baggage handler Swissport International AG is also negotiating with investors over a rescue that could see HNA exit the cash-strapped firm it bought in 2015, Bloomberg News has reported. HNA is also among Virgin Australia Holdings Ltd shareholders set to lose everything after the airline collapsed in April.

"Some of the Chinese overseas investments that have recently imploded are legacy ac-

investors more cautious with their cross-border deals

quisitions from the debt-fuelled deal spree in the years before 2018," Lars Aagaard, head of mergers and acquisitions and financial sponsors for Asia Pacific at Barclays Plc based in Hong Kong, said in a phone in-

> terview. Even Chinese companies' pre-Covid attempts to extricate themselves from investments are being tripped up by the pandemic.

Dajia Insurance Group, the heir to troubled insurer Anbang, found itself suddenly without a buyer for a \$5.8 billion portfolio of US luxury ho-

tels when the virus struck. South Korea's Mirae Asset Global Investments Co did not consummate a deal agreed last fall by the April 17 deadline, prompting Dajia to sue.

To be sure, businesses in sectors such as transportation, tourism and hospitality are facing extreme challenges regardless of whether the owner is Chinese or someone else, Aagaard said.

At \$15.1 billion, the volume of Chinese outbound M&A so far this year represents a 25% drop from a year earlier and a far cry from the peak in 2016, when China National Chemical Corp agreed to buy Swiss agrichemical maker Syngenta AG for \$43 billion, according to Bloomberg data.

### CIN: L27104UP1984PLC023979 REGD. OFF.: A-1, UPSIDC INDL. AREA, NANDGAON ROAD, KOSI KALAN, DISTT. MATHURA - 281 403 PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the Company has received intimation from the following

FOLIO CERT.

Shareholder that the Share Certificate pertaining to the equity shares, as per the details given below, are stated to have been lost / misplaced / stolen and the shareholder has pplied for the issue of duplicate share certificate:

1	VISWANADHA RAJU BUDDHARAJU	001090	171057	240338056-240341555	3500
certi	ic are hereby warned agair ficate. Any person(s) who e such claims with the Com	has/have any	y claims in	respect of the said certifi	cate must

share certificate shall be doing so solely at his/her risk as to costs and consequences and

Corporate Office Jindal Centre, 12, Bhikaiji Cama Place, New Delhi - 110 066

the Company shall not be responsible for it in any way.

NAME OF HOLDER

for JINDAL SAW LTD. COMPANY SECRETARY

## **MAPS ENZYMES LIMITED**

# Notice of the Extra Ordinary General Meeting

Notice is hereby given that Extra Ordinary General Meeting EOGM) of Maps Enzymes Limited having Registered Office at 302 Shapath-III, Near GNFC Info Tower, Sarkhej- Gandhinagar Highway, Ahmedabad-380054 will be held on Thursday September 2020 at 10 A.M. at 4, Apple wood Villas, Apple wood township, Nr Surbhit Vatika, S.P.Ring Road, Shela, Ahmedabad--380058 as per section 100(4) of the Companies Act, 2013 to transact the businesses as detailed in the EOGM Notice dated August 17,2020. The Company had not proceeded to call the meeting within 21 days from the date of receipt of such requisition 16th June, 2020 hence as provided under section 100(4) of the Companies Act 2013, the requisitionists have called the Extra Ordinary General Meeting. The requisitionists have asked for the updated list of members from the Company but the Company had not provided the same to the requisitionists. On the basis of Last Annual Return submitted by the Company on December 16, 2018 with the office of Registrar of Companies, Ahmedabad the notice had been sent by Speed Post to all the shareholders of the Company whose name appear in the Register of Members as on March 31, 2018. The updated Register of Members had not been provided to the requisitionists by the Company, hence the members are requested to bring the original share certificate as an evidence regarding their shareholding in the Company. The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the

Bhavin Palkhiwala Snehal palkhiwala Khushboo Palkhiwala

# Citigroup cites \$900 million human error. Lenders are puzzled.

August 25

**BLOOMBERG** 

CITIGROUP IS CHALKING up its wayward \$900 million payment to lenders of the embattled cosmetics giant Revlon Inc to one thing: human error.

The bank - which said on Monday it has been in the process of upgrading its loan operations platform after a review it undertook last year said it mistakenly transmitted the payments after an employee didn't manually select the correct system options in its loan operation software.

But firms being sued to recoup the money said they haven't been able to get the bank to explain its mistake.

The duelling court filings late Monday came after Citigroup has recovered hundreds of millions of dollars, but some of the lenders are balking at its demand to return the payments, saying that Revlon was in default on their loans and owed them the money.

A group of lenders said in a letter to a Manhattan judge

SEAMEC LIMITED

CIN: L63032MH1986 PLC154910

Regd. & Corporate Office: A-901-905.

9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road,

Andheri (East), Mumbai 400 093, India

Tel.: +91-22-6694 1800

Fax: +91-22-6694 1818 Email: contact@seamec.in

NOTICE is hereby given

pursuant to Regulation 29 read

with Regulation 47 of the SEBI

(Listing Obligation and

Disclosure Requirements)

Regulations, 2015 that a meeting

of the Board of Directors of the

Company will be held on

Friday, the 4th September, 2020

inter alia to consider and

approve the Standalone and

Consolidated Unaudited

Financial Results of the

Company for the quarter ended

30th June, 2020. The information

is also hosted on the Company's

website at www.seamec.in and

may also be accessed on the

websites of the stock exchanges

at www.bseindia.com and

For SEAMEC LIMITED

PRESIDENT-Corporate Affairs

Legal and Company Secretary

S. N. Mohanty

www.nseindia.com

Place: Mumbai

financialexp.er

Date: 25th August, 2020

that the bank has declined their offer to conditionally return the money - "in exchange for a standard indemnity Citibank would pay back the funds were it later determined that Citibank was not entitled" to them.

Administrative agents are generally tasked with collecting and distributing interest payments and providing other housekeeping services on a loan. In its filing Monday, Citigroup said the 2016 loan to

Revlon allowed certain lenders to have all or a portion of their share of the loan be repurchased by Revlon.

When a loan is repurchased like this, Citigroup said employees have to manually adjust the share of the loan held by the remaining lenders. In the case of the 2016 loan to Revlon, a Citigroup employee did not manually select the correct system options - allowing the loan to be paid back in full with interest.

"Unfortunately, the manual checks of that selection also failed to detect the mistake," Citigroup said in its court filing."Citibank has determined that the mistaken payments resulted from human error."

Citigroup had been acting as an agent for Revlon's loans, collecting funds from the company and distributing

them to creditors. It said it had intended to make interest payments on Revlon's behalf but accidentally transferred a sum more than 100 times as big from its own accounts.

The lenders said in their letter that Citigroup has yet to explain to them what happened.

On multiple occasions, Citibank has advised the undersigned counsel that it believed it would be able to demonstrate, through a prompt factual presentation, that the disputed payments were in fact innocuous mistakes," according to the filing.

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm

# **TENNECO POWERTRAIN**

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

after Exceptional and/or Extraordinary items)

after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

Comprising profit for the period (after tax)

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

and other comprehensive income (after tax)]

(for continuing and discontinued operations)

Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax

Total Income from operations

Equity Share Capital

Basic (In Rs)

Date: 25 August 2020

Place: Gurugram

## FEDERAL-MOGUL GOETZE (INDIA) LIMITED Regd. Office: DLF Prime Towers, 10 Ground Floor, F - 79 & 80, Okhla Phase-I, New Delhi-110020,

Place: Ahmedabad

Date: 25.08.2020

Corp off. 10th Floor, Paras Twin Towers "Tower B" Golf Course Road, Sector 54 Gurugram-122002 Website: www.federalmogulgoetzeindia.net, CIN: L74899DL1954PLC002452 E mail: investor.grievance@tenneco.com Phone/Fax: + 91 11 - 49057597

Statement of financial results for the quarter ended 30 June 2020

(Rs. in lacs except per share data) Standalone Consolidated Quarter Quarter Quarter Quarter Year ended ended30 ended 31 ended 30 ended 31 ended 30 ended 31 ended 30 31 March June 2020 March 2020 March 2020 June 2020 March 2020 June 2019 (Unaudited) (Unaudited) (Refer note - 4) (Audited) (Unaudited) (Refer note - 4) (Audited) (Unaudited) 06.639.22 9,544,51 23,027.74 30,730.59 9,762.87 23,422.46 31,296.47 .08.540.75 (5, 173.35)391.72 1,657.82 3,309.97 (5.386.85 615.22 2,270.33 4,664.62 391.72 2,270.33 (5.173.35)3,309.97 (5,386.85)615.22 4,664.62 1,657.82 1,504.47 3,871.75 (3.871.32)194.97 1,069.32 2,983.66 (4,032.42) 317.78 (597.86)2,956.11 2.071.62 (4.032.42) 1,504.47 5,563.21 5,563.21 5,563.21

Diluted (In Rs) Note:

The above result is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the these Financial Results are available on the website of the company (http://www.federalmogulgoetzeindia.net/web/index.html)

0.35

- The standalone and consolidated financial results of Federal Mogul Goetze India Limited (the "Company") for the quarter ended 30 June 2020, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 25 August 2020. The statutory auditors of the Company have expressed an unmodified review conclusion on these results
- The above results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standards ("Ind AS') as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended), specified under section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India. Figures for the quarter ended 31 March 2020 are the balancing figures between the audited figures for the full financial year ended
  - 31 March 2020 and the published year to date figures upto the third quarter of the respective financial years. For and on behalf of Board of Directors

0.41

2.32

2.32

5.84

(Vinod Kumar Hans) Managing Director

#### "Form No. INC-26" [Pursuant to rule 30(5)(a) of the Companies (Incorporation) Second Amendment Rules, 2017) Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another BEFORE THE CENTRAL GOVERNMENT **WESTERN REGION**

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Second Amendment Rules, 2017

ASJ EQUITY SERVICES PRIVATE LIMITED

In the matter of

(CIN NO: U67120MH2007PTC176760) having its registered office at Gupta Electronics, 86, Mahtre House Opp. Fish Market, Kandivali Village (West) Mumbai, Mumbai City-400067 Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the

Company in terms of the special resolution passed

at the Extraordinary General Meeting held on **04.03.2020** to enable the company to change its

Registered Office from "State of Maharashtra" to

the "State of West Bengal". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Western Region, Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai 400002, within fourteen days of the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered

ASJ EQUITY SERVICES PRIVATE LIMITED Gupta Electronics, 86, Mahtre House Opp. Fish Market, Kandivali Village (West) Mumbai, Mumbai City 400067 FOR AND ON BEHALF OF ASJ EQUITY SERVICES PRIVATE LIMITED

PLACE: MUMBAI

office at the address mentioned below:

PRASANTA MAITY DIRECTOR DATE: 26.08.2020

DIN:08425427

Place: Pune



Regional Office, Pune

2nd Floor, 11/1, Sharada Centre, Khilare Path, Erandvana, Pune-411004 Ph: (020) 25937226, 25937254, Email: recovery.pune@bankofbaroda.com

**E-AUCTION** SALE NOTICE

Sale of secured immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as the Act) Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis for recovery of dues in below mentioned account/s. The details of Borrower/s/Mortgagor/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below -

Sr.		Name of Borrower and	Description of Property	Type of Possession	Demand Notice Date		Reserve Price / 10% EMD/ Minimum Bid Increase Amount
No						Total Dues	
		Guarantor					
1	Road Pr	PMS	Industrial Land & Construction on Plot Nos. D-13, D-14, D- 15, D-16, S.No. 155,156,157, 207, 208, 210 to 218, 224,	Physical	07/03/2015	Rs. 1,27,50,142/- (Rupees One Crore Twenty	Rs.29,89,000/-
		Precision				Seven Lakh Fifty Thousand One Hundred Forty Two	Rs.2,98,900/-
	Ph-8390383041	Engineers	225, 226, 235, 236. Shree Bhoreshwar Co-Op Industrial Estate Ltd., Near Pandharpur-Mahad Road, Village & Taluka Bhor, Dist. Pune-412206			Only) plus interest thereon + other charges	Rs.50,000/-
2	eDena Deccan	M/s Shree	amarth Samarth Tower, 8th floor, Survey No.73, Hissa No.1/1/2/5, Near	Physical	06/05/2019	Rs. 1,11,04,736.02/- (Rupees One Crore Eleven Lakh Four Thousand Seven Hundred Thirty Six and Two	Rs. 20,40,000/-
	Gymkhana Sam	Samarth					Rs. 2,04,000/-
	Ph: 9152940106	Agrotech	Adarsh Nagar, Village Kivale (Malwadi), Tal. Haveli, Dist. Pune			Paise Only) plus interest thereon + other charges	Rs. 50,000/-
3	eVijaya Camp	M/s Alcon	All the piece and parcel of property situated at Flat No.101,	Physical	01/02/2016	Rs. 47,04,707.14/- (Rupees Fourty Seven lakh Four	Rs.37,26,000/-
	Ph: 9595830723 Interiors	1st floor, Harmony Bldg., Sr. No. 47, Wanawadi, Pune 411040			Thousand Seven Hundred Seven and Fourteen	Rs. 3,72,600/-	
						Paise Only) plus interest thereon + other charges	Rs. 50,000/-
4	ROSARB	Naeem Ibrahim 4 Shaikh	M All the piece and parcel of property situated at Flat No. 10, 4th Floor, "Sai Complex", Plot No. 6, S. No. 70/A/1/2/2D,	Physical	31/08/2016	Rs. 20,42,737/- (Rupees Twenty Lakh Fourty Two Thousand Seven Hundred and Thirty Seven Only)	Rs. 15,20,000/-
	Ph: 7654552904 Shaikh						Rs. 1,52,000/-
		Wanwadi, Pune 411040			plus interest thereon + other charges	Rs 50,000/-	
5	ROSARB Ph: 7654552904 Hari Om Enterprises and Agro	i Om All the piece and parcel of the land situated at Gat No.164,	Physical	15/01/2016	Rs. 51,92,569/- (Rupees Fifty One Lacs Ninety Two	Rs. 70,46,000/-	
		A DOMESTIC STATISTICS IN C.	15.74 (15.14.14.14.14.14.14.14.14.14.14.14.14.14.	In an area of the property of	THE STORY OF THE STORY OF THE	Thousand Five Hundred Sixty Nine Only) plus	Rs. 7,05,000/-
		Agro house constructed there on situated at village Kesnand, Taluka: Haveli, Pune 412207			interest thereon + other charges)	Rs 50,000/-	

 Date & Time of E-Auction: Date: 15" September, 2020 11.00 AM to 1.00 PM. Last Date of Submission of Bid: Date: 14<sup>th</sup>September, 2020
 Date & time of inspection of properties: Date: 07<sup>th</sup> September 2020

Date: 25/08/2020 Chief Manager & Authorised Officer, Bank of Baroda

### मध्य रेल्व विद्यमान आरओबीच्या ऐंवजी रोड

ओव्हर ब्रिजचे बांधकाम खुली निविदा सूचना क्र. : Dy.CE/C/ GC/KYN - KSRA/ASO/ ROB/070/07 दिनांक : १९.०८.२०२०. उपमुख्य अभियंता (सी) मध्य रेल्वे, आरक्षण कार्यालयाच्या मागे, जवाहर मार्ग, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७ हे भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने व त्यांच्याकरिता खालील कामांकरिता नामांकित कंत्राटदार यांच्याकडून ई-निविदा मागवीत आहेत. कामाचे **विवरण :** कल्याण - कसारा अनुभागामध्ये आसनगाव-आटगाव स्टेशन दरम्यान किमी ८५.९४३ येथे ईएस ८५/४३-८६/१ च्या दरम्यान विद्यमान आरओबीच्या ऐंवजी रोड ओव्हर ब्रिजचे बांधकाम. अंदाजित मूल्य : रु. १३५२९३७५३.३१, इसारा रक्कम : रु. ८२६५००/-, कार्यपूर्तता कालावधी : १८ (अठरा महिने) पावसाळा समाविष्ट. निविदा प्रपत्रांचे मूल्य : रु. १०,०००/-, निविदा दस्तावेज उपलब्धता : वरील कामांकरिता निविदा दस्तावेज वेबसाइट www.ireps.gov.in वर उपलब्ध आहेत. निविदा सादरीकरण व उघडण्याची तारीखा व वेळ : ई-निविदा सर्व संबंधातील संपूर्ण ईलेक्ट्रॉनिकली दि १०.०९.२०२० रोजी दु. ३.०० पर्यंत वरील निर्देशित वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल निविदाकारांकरिता महत्वपूर्ण टीप: मध्य रेल्वेने

आरपीएफ सुरक्षा मदतवाहिनी १८२

नोंदणीकरण करणे आवश्यक आहे.

## जाहिर नोटीस

ई-टेंडरिंगच्या सिस्टमची ओळखा करून दिली

आहे. सर्व इच्छुक निविदाकारांनी आयआरईपीएस

वेबसाइट www.ireps.gov.in सह पहिले

सर्व लोकांस कळविण्यात येते की सदनिका क्रमांक ३०३ तिसरा मजला, ५६० चौ. फूट रोविदत्ता को. ऑप. हौसिंग सोसायटी, गाव मौजे खारी, भायंदर पूर्व, जि. ठाणे येथे स्थित आदर्श कंस्ट्रक्शन क. व भगवानदाजी पाटील यांचेमध्ये झालेला दिनांक २०/६/१९८२ चा मुळ दस्तावेज (Original Agreement) घरसामान शिफ्ट करताना गहाळ झाला असून तो सापडत नाही आहे.

तरीपण सदर मुळ दस्त कोणासही सापडल्यास, अथवा सदर बाबतीत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा गहाण, करार, ताबा, फरोक्त, दान, दावा, वारसा, वहिवाट, कूळ, बोजा, विक्री, वापर वा अन्य कोणताही हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत योग्य त्या कागदोपत्री प्राव्यासह तसेच सदर दस्त सापडल्यास खालील पत्त्यावर कळवावे.

१७/८/२०२० टी. के. मोहीले, ॲडव्होकेट २बी/१२७, ओस्तवाल ऑर्नेट, जेसल पार्क, भाईंदर (पूर्व)

## सीमेक लिमिटेड

सीआयएन नं.: एल६३०३२ एमएच१९८६पीएलसी१५४९१० नोंद. आणि कॉर्पोरेट कार्यालय: ए-९०१-९०५, ९ वा मजला, २१५ ॲट्रियम, अंधेरी कुर्ला रोड,

अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, भारत द् :+९१-२२-६६९४ १८०० फॅक्स : +९१-२२-६६९४ १८१८

ईमेल : contact@seamec.in सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशस् अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिक्षित एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा घेण्यात येणार आहे. सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.seamec.in वर आणि स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nsein-

dia.com वर सुद्धा उपलब्ध असेल सीमेक लिमिटेड करिता एस. एन. मोहांती निगम व्यवहार - अध्यक्ष लीगल अँड कंपनी सचिव

स्थळ : मुंबई दिनांक: २५ ऑगस्ट, २०२०

## जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, गाव मौजे जुचंद्र, ता. वसई, जि. पालघर, येथील सर्व्हे नं. ११०, क्षेत्र ९१६० चौ. मी. ही जिमन मिळकत मे. लिंकप्रुफ इंडिया प्रा. लि. चे डायरेक्टर वाहिद चौहान ह्यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीची आहे. सदर जिमन मिळकतीबाबत मे. लिंकपुफ इंडिया प्रा. लि. चे डायरेक्टर वाहिद चौहान ह्यांनी टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळण्याबाबत माझ्याकडे विनंती केली आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा अथवा संस्थेचा हक्क, अधिकार, वहिवाट, विक्री, गहाण, लिज, परवाना बक्षीस, कब्जा, बोजा असल्यास तसे योग्य त्या लेखी पुराव्यासह खाली नमुद केलेल्या पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून पुढील व्यवहार पूर्ण करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. ॲड संदेश द्विपराज मिश्रा

> कार्यालयीन पत्ताः एन विंग. फ्लॅट नं. ००१, तळ मजला, वृंदावन गार्डन्स, डि - मार्टच्या जवळ, यशवंत विवा टाऊनशिप,

न्यु नालासोपारा वसई लिंक रोड, वसई रोड (पू), ता. वसई, जि. पालघर - ४०१२०९ बैंक ऑफ इंडिया BOI

भिवंडी शाखाः ६, प्रभुअली, भिवंडी, भिवंडी - ४२१३०२. दूः ०२५२२-२२५५७६ फॅक्सः २५९००५/२५६००२ ईमेल आयडी: Bhivandi.NaviMumbai@bankofindia.co.in

#### जोडपत्र IV(निय ८(१) पहा) कञ्जा सूचना (स्थावर िळकतीकरिता)

**ज्याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकार **बॅक ऑफ इंडिया,** चेबूर शाखाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०३.०९.२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून **समिर विलास गांधे** यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. २७४२६७७.४४ (रुपये सत्तावीस लाख बेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर आणि पैसेच चौवेचाळीस मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुलस २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून २४ ऑगस्ट, २०२० रोजी कब्जा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडियाच्या रक्कम रु. २७४२६७७.४४ आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

नोंदणीकृत उपजिल्हा भिवंडी जि. ठाणे - ४२१३०२ मध्ये सर्व्हे क्र. ३४, ३५, ३६, ३७ आणि ३७/१ किंवा टाऊन सर्व्हे क्र. .../ खासरा क्र. ... मध्ये फ्लॅट क्र./प्लॉट क्र. ७०३, इमारत क्र. ई,जमीन मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग

दिनांक: २४.०८.२०२० स्थळ: भिवंडी

विमल कांत झा प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ इंडिया

## FEDERAL BANK

लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई विभाग द फेडरल बँक लि., लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई विभाग, १३४, जॉली मेकर चेंबर्स ॥, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. इमेल : mumlcrd@federalbank.co.in., फोन : ०२२-२२०२२५४८, २२०२८४२७.

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ॲक्ट म्हणून) अन्वये आणि सदर ॲक्टच्य कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (ह्यापुढे उल्लेख रुल्स) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **२५-११-२०१९** रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार १. श्री. प्रविण रमेशभाई भट्ट, २. श्रीम. कुसुम प्रणिव भट्ट, दोघेही रहिवासीत येथे खोली क्र. ७०४, जे विंग, इमारत क्र. ३, ॲक्रोपोलिस सोसायटी, सेक्टर - ३, नारंगी बायपास रोड, विहार (पश्चिम), जि. पालघर ४०१३०३. यांना सूचनेतील नमूद रु. १९,१८,३४०.०० (रुपये एकोणीस लाख अठरा हजा तीनशे चाळीस मात्र) सह २८.१०.२०१९ रोजीपासूनचे मासिक आधारे द.सा. १०.९५% दराने पुढील व्याज आणि परिव्यय. रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून

६० दिवसांत करण्यास सांगितले होते. संपूर्ण रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २१ **ऑगस्ट, २०२० रोजी** घेतला.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता (तारण मिळकती) विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३(८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लि. च्या रु. २०,६६,६४२.०० (रुपये वीस लाख सहासष्ट हजार सहाशे बेचाळीस मात्र) २७.०७.२०२० रोजीस सह २८.०७.२०२० पासूनचे मासिक आधारे १०.९५% दराने पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंतचे परिव्यय/इतर प्रभार यासह प्रदान करण्याच्य तारखेपर्यंत पूढील व्याज आणि परिव्यय/इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन उपप्रबंधक कर्जाच्या न्यायाधिकारीतेत गाव बोपेले, तालुका, कर्जत, जि. रायगडे येथे स्थित प्लॉट क्र. ३, न्यू सर्व्हे क्र. २६/३/ए/३, पैकी जुना सर्व्हे क्र. २६/३ वर बांधलेले नेहल गार्डन इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट क्र. ३०१. मोजमापित ४१० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र आणि फ्लॅट क्र. ३०२, मोजमापित ६५१ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र एकूण क्षेत्र १०६१ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र आणि सिमाबद्ध पूर्वेला : प्लॉट क्र. ४, दक्षिणेला : प्लॉट क्र. ७, पश्चिमेला : ६ मीटर आतील रस्ता

दी फेडरल बँक लि. करिता लेसिन सी सहाय्यक उपाध्यक्ष

लोन कलेक्शन आणि रिकव्हरी डिपार्टमेंट

मुंबई विभाग

दिनांक : २१.०८.२०२० ठिकाण : नेरळ, कर्जत

(सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी)

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएनः एल१७१२०एमएच१९००पीएलसी०००१७६ नोंदणीकृत कार्यालयः एम्पायर कॉम्प्लेक्स, ४१४, सेनापती बापट मार्ग, मुंबई- ४०००१३. वेबसाइटः www.empiremumbai.com इमेलः investor\_relationsempiremumbai.com

या सूचनेद्वारे हे सूचित करण्यात येत आहे की, कोविड-१९ जागतिक साथीच्या उद्रेकामुळे

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेडची (कंपनी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम / सभा) कंपनी कायदा

२०१३ च्या लागू असलेल्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम, सोबत वाचा ८

### दूरध्वनीः ९१ २२ ६६५५५४५३, फॅक्सः ९१ २२ २४९३९१४३ सार्वजनिक सूचना- वार्षिक सर्वसाधारण सभा

एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक, १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक, ५ मे २०२० रोजीचे कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए परिपत्रके) जारी केलेले परिपत्रक आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने १२ मे २०२० रोजी जारी केलेले परिपत्रक (सेबी परिपत्रक) यांची पूर्तता करत असताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर दुकश्राव्य माध्यमातून आयोजित केली जाईल. कंपनीच्या सदस्यांची ११९ वी एजीएम सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता (आयएसटी) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल)ने २९ जून २०२० रोजीच्या एजीएमची माहिती देणाऱ्या सूचनेत आणि ३० जुलै २०२० रोजी सूचनेच्या जोडपत्रात नमूद केलेले कामकाज करण्यासाठीपुरवलेल्या व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जाईल. आर्थिक वर्ष २०१९-२० साठी कंपनीच्या ११९ व्या वार्षिक अहवालाची इ-प्रत एजीएमची सूचना, आर्थिक ताळेबंद आणि इतर वैधानिक अहवाल तसेच एजीएमच्या सूचनेचे जोडपत्र कंपनीची वेबसाइट www.empiremumbai.com येथे आणि सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com येथे उपलब्ध असेल. तसेच, एजीएमची सूचना कंपनीच्या सिक्युरिटीज ज्या शेअर बाजारांत नोंदणीकृत आहेत त्या शेअर बाजारांच्या वेबसाइटवरही म्हणजे www.bseindia.com येथे उपलब्ध असेल. सदस्य एजीएममध्ये फक्त व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहन सहभागी होऊ शकतात. त्याचे तपशील कंपनीकडून सभेच्या सूचनेत पुरवले जातील. त्याचप्रमाणे, कृपया नोंद घ्यावी की, सरकारी प्राधिकाऱ्यांनी कोविड-१९ च्या संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या दृष्टीने कोणत्याही व्यक्तीला कंपनीच्या ११९व्या एजीएममध्ये प्रत्यक्षात सहभागी होण्याची किंवा उपस्थित राहण्याची तरतूद केलेली नाही. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार गणसंख्या निश्चित करण्यासाठी व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची संख्या मोजली जाईल. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२० अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला जाईल ज्यांचे इमेल पत्ते कंपनी / निबंधक आणि हस्तांतरण एजंट (निबंधक) / डिपॉझिटरी सहभागी (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सेबीच्या परिपत्रकानुसार एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती कोणत्याही सदस्याला पाठवण्यात येणार नाहीत. ज्या सदस्यांनी आपले इमेल पत्ते अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे सोमवार ३१ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५.०० (आयएसटी) पर्यंत एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळवण्यासाठी, तसेच इ मतदानासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी पालन करावेः अ. या लिंकला भेट द्या- https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx, ब. कंपनीचे नाव निवडा. उदा. एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड. क. डीपी आयडी आणि ग्राहक आयडी क्रमांक/ प्रत्यक्ष फोलिओ क्रमांक आणि पॅनचे तपशील नमूद करा. प्रत्यक्ष फोलिओसाठी पॅनचे तपशील नोंदींवर उपलब्ध नसल्यास सदस्यांनी एक समभाग प्रमाणपत्र क्रमांक नमूद करतील. ड. तुमचा इमेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक नमूद करा. इ. त्यानंतर यंत्रणा एजीएम सूचना मिळवण्यासाठी इ-मेल पत्ता निश्चित करेल. वरील यंत्रणा प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी सेबीने नियत केलेल्या आवश्यकतेनसार पॅनचे तपशील अद्ययावत केलेले नसल्यास आपल्या पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रतही अपलोड करण्याची सुविधा देईल. कंपनीला आपल्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी सीडीएसएलची दरस्थ इ-मतदान (दरस्थ इ-मतदान) सुविधा देताना खुप आनंद होत आहे. त्याशिवाय, कंपनी सभेदरम्यान दरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधाही प्रदान करेल. एजीएमपूर्वी दुरस्थ इ-मतदान/ एजीएमदरम्यान इ-मतदान करण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया सूचनेत देण्यात येईल. ज्या सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा किंवा इतर माध्यमांद्वारे आपल्या बँक खात्यात लाभांश थेट मिळवण्यासाठी आपल्या बँक खात्याचे तपशील अद्ययावत केलेले नाहीत ते खालील प्रक्रियेचे पालन करू शकतीलः फिजिकल होल्डिंग. कंपनीचे निबंधक बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना खालील कागदपत्रांची एक स्कॅन केलेली प्रत investorbigshareonline.com येथे पाठवणे. अ. तुमचे नाव, फोलिओ क्रमांक, संपूर्ण पत्ता तसेच ज्या बँक खात्यात लाभांश प्राप्त करायचा आहे त्या बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती असलेली सही केलेले विनंती पत्र. १. बँकेच्या शाखेचे नाव आणि बँक खाते प्रकार. २. कोअर बँकिंग सोल्यूशन्सच्या अंमलबजावणीनंतर तुमच्या बँकेने दिलेला खाते क्रमांक आणि प्रकार. ३. ११ अंकी आयएफएससी कोड, ब. समभाग संयुक्तरित्या धारण केलेले असल्यास प्रथम धारक किंवा सदस्याचे नाव असलेल्या रह केलेल्या धनादेशाची स्व-साक्षांकित स्कॅन प्रत. क. पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन प्रत आणि ड. कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या सदस्याच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी कोणत्याही दस्तऐवजाची स्व-साक्षांकित स्कॅन प्रत (जसे आधार कार्ड, वाहन चालक परवाना, निवडणुक ओळखपत्र, पासपोर्ट). डिमॅट स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या डिमॅट धारक सदस्यांना कोविड-१९ च्या उद्रेकाच्या दृष्टीकोनातून आपल्या संबंधित डीपीसोबत बँक खात्याचे

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ सोबत वाचावे कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ च्या अनुषंगाने याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका सोमवार २१ सप्टेंबर २०२० ते सोमवार २८ सप्टेंबर २०२० दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएममुळे बंद राहतील.

तपशील अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही / स्थानः मुंबई (सुहास चंद्र नंदा) संचालक - वित्त आणि कंपनी सचिव. दिनांकः २१ ऑगस्ट २०२०

मुख्य कार्यालयः एकता सहकारी पतपेढी शिरलय आगाशी, ता. वसई जिल्हा पालघर ४०१३०१

मो. ९१३०६४१०५५/९१३००७४८१४

# जाहीर लिलाव विक्री नोटीस

एकता सहकारी पतसंस्था मर्यादित, शिरलय आगाशी जिल्हा-पालघर ने थकीत वाहनाच्या कर्जापोटी जप्त करण्यात आलेल्या खालील वाहनांचा जाहीर लिलाव बुधवार दिनांक ०२/०९/२०२० रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत एकता सहकारी पतसंस्था राजोडी शाखा, पो. कळंब, ता. वसई जि. पालघर ४०१३०४ येथे आयोजित केला आहे. तरी सदर वाहनाच्या मालकांनी (कर्जदारांनी) ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत पतसंस्थाच्या संबंधित शाखेच्या शाखाअधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या थकीत कर्जाचा भरणा करून वाहन ताब्यात घ्यावे, अन्यथा वाहनांची जाहीर लिलाव विक्री वरील तारखेला केली जाईल. त्यानंतर आलेल्या कुठल्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. लिलाव विक्रीतुन संपूर्ण कर्ज रक्कम फेड न झाल्यास उर्वरित रक्कम कर्जदारांकडून व जामिनदारांकडून वसूल केली जाईल, ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

कर्जदार व जामिनदारांची नावे व पत्ता	वाहनाचा तपशील	शाखेचे नाव
श्री सुरेश अमिताब मिश्रा	आय २० एस्ता	बोळींज शाखा
राहणार - रुम नंबर ३०३, राज पॅलेस,	एम एच ४८ ए	
लक्ष्मीबेन छेडामार्ग, नालासोपारा (प)	के ५९९	
जामिनदारः		
२) श्री - राजेश पृथ्वीपाल सिंग		
२) श्री. नितीन महादेव रोकडे		
३) श्री. अमिताब सच्छिंद्र मिश्रा		
	कर्जदार व जामिनदारांची नावे व पत्ता श्री. – सुरेश अमिताब मिश्रा राहणार – रुम नंबर ३०३, राज पॅलेस, लक्ष्मीबेन छेडामार्ग, नालासोपारा (प) जामिनदारः २) श्री – राजेश पृथ्वीपाल सिंग २) श्री. नितीन महादेव रोकडे	कर्जदार व जामिनदारांची नावे व पत्ता वाहनाचा तपशील श्री. – सुरेश अमिताब मिश्रा आय २० एस्ता राहणार – रुम नंबर ३०३, राज पॅलेस, एम एच ४८ ए लक्ष्मीबेन छेडामार्ग, नालासोपारा (प) जामिनदारः २) श्री – राजेश पृथ्वीपाल सिंग २) श्री. नितीन महादेव रोकडे

लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाच्या वेळेस वाचून दाखविल्या जातील. ज्या वक्तीना लिलावात भाग घ्यावयाचा आहे त्यांनी वाहनाच्या बोलीसाठी रू. १०,०००/ - रक्कमेची पतसंस्थेच्या नावाची पे-ऑर्डर किंवा रोख रक्कम लिलाव सुरू होण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव घेणाऱ्या व्यक्तिला वाहनाच्या लिलावाच्या २५ टक्के रक्कम त्याच दिवशी लिलावाच्या ठिकाणी रोखीने भरावी लागेल. वाहनाची लिलाव विक्री वाहन ज्या स्थितीत आहे त्या

(सदर वाहन एकता सहकारी पतसंस्था राजोडी शाखा, पो. कळंब, ता. वसई जि. पालघर ४०१३०४ येथे पाहण्यास मिळतील.)

वाहनाची योग्य किंमत न आल्यास वाहनाचा लिलाव रद्द करण्याचा अधिकार पतपेढीस राहील.

ठिकाणः शिरलय आगाशी दिनांकः २६/०८/२०२०

मुख्य कार्यकारी अधिकारी

बैक ऑक इंडिया BOI

भिवंडी शाखाः ६, प्रभुअली, भिवंडी, भिवंडी - ४२१३०२ द्: ०२५२२-२२५५७६ फॅक्स: २५९००५/२५६००२ ईमेल आयडी: Bhivandi.NaviMumbai@bankofindia.co.ir

#### जोडपत्र ।∨(निय ८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर िळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया**, चेंबूर शाखाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०१.०१.२०२० रोजी मागणी सूचना जारी करून श्री. सुनिल ओमप्रकाश श्रॉफ आणि ओमप्रकाश रामवल्लभ श्रॉफ यांस

रु. २,९०,६२,५६९.०० (रुपये दोन करोड नव्वद लाख बासष्ट हजार पाचशे एकोणसत्तर मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुलस २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम

१३ चे उप-कलम (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन २१ ऑगस्ट, २०२० रोजी कब्जा विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ **इंडिया**च्या रक्कम **रु. २,९०,६२,५६९.००** आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरत्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन नोंदणीकृत उपजिल्हा भिवंडी आणि जि. ठाणे टाऊन सर्व्हे क्र. .../ खासरा क्र. ... किंवा श्री. ओमप्रकाश रामवल्लभ श्रॉफ यांच्या नावे गाव शेलार , शेलार पेट्रोल पंप जवळ, नाडी नाका वाडा रोड,

शेलार भिवंडी जि. ठाणे चा ग्रामपंचायत हाउस क्र. ७६१ प्लॉट क्र. १ सर्व्हे क्र. ११ आणि १२ (भाग), लक्ष्मी एन्टरप्रायझेस इमारत, तळमजला, कार्यालय परिसर गाळा क्र. ६ च्या समाविष्ट मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग

विमल कांत झा प्राधिकृत अधिकारी दिनांक: २१.०८.२०२० स्थळ: भिवंडी बँक ऑफ इंडिया

## जाहीर सूचना

आमच्या अशीलांच्या सचनेअंतर्गत जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही खालील परिशिष्टात लिखित अधिकस्वरूपात वर्णन केलेल्या युनिट/परिसरासाठी ४था मजला, कॅपिटल टॉवर्स, ५५५ अन्ना सलाइ, थिरु वी का कुडियिरुप्पू, तयनामपत, चैन्नई, ६०० ०१८ (युनिट) येथील नोंदणीकृत कार्यालय असणाऱ्या कंपनीज् ॲक्ट १९५६च्या तरतुदींअंतर्गत स्थापित कंपनी आयडीएफसी अल्टरनेटिव्हज् लिमिटेडच्या नामाधिकाराची चौकशी करीत आहोत.

सर्व व्यक्तींना युनिट किंवा भागाच्या संदर्भात कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध किंवा दावा जसे की, वारसाहक्क, गहाण, विक्री, विक्रीचा करार, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, परवाना, उप-परवाना, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, सुविधाधिकार, बक्षीस, जप्ती, कोणताही भार किंवा लाभार्थी हक्क/कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत हितसंबंध, हक्क किंवा कोणताही करार किंवा न्यायालयाद्वारे मंजुर कोणताही खटला, हुकुम किंवा बक्षीस किंवा प्राधिकरण, अदलाबदल, भागिदारी, मुखत्यारपत्र, इच्छापत्र, कुळवहिवाट, विकासक हक्क, कौटुंबिक तडजोड/व्यवस्था, कब्जा वाटप किंवा अन्य काही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित संपूर्ण कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना खैतान ॲण्ड कं., वन इंडियाबुल्स सेंटरकरीता वकील, एलफिन्स्टन रोड, मुंबई ४०० ०१३ येथे आणि mumbai@khaitanco.com येथे ईमेलद्वारे प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आतं कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावेकरूंचे तसे दावे त्यागित/सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागित समजले जातील.

## वरील उल्लेखित परिशिष्ट

(युनिटचे वर्णन)

मुंबई उपनगरजिल्ह्याच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील बांद्रा-कुर्ला मधील जी-ब्लॉक, तालुका अंधेरी, गाव कोलेकल्याणच्या प्लॉट क्र. सी-३१ आणि सी-३२ धारक सीटीएस क्र. ४२०७ (भाग) असलेल्या मोजमापित ६८८८.०८ चौरस मीटर्स जिमनीच्या विभागावरील स्थित नमन चेंबर्स अशा ज्ञात बिल्डिंगमधील सर्व सुविधा आणि सर्व प्रमाणित सामान्य क्षेत्रासह बेसमेंटच्या लेवल - ॥ वरील, ८ कार पार्किंग क्षेत्र आणि संपूर्ण दुसऱ्या मजल्यावरील युनिट क्र. २०१ मोजमापित ९०६९ चौरस फूट चटई क्षेत्र आणि खालील प्रमाणे सिमाबद्धः

उत्तरेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. सी-३० दक्षिणेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. आरजी-११ आणि सी - १३ पूर्वेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. सी-३५ आणि सी-३४ आणि पश्चिमेस आणि त्या दिशेने : १८ मिटर रुंद रोड

खैतान ॲण्ड कं. करीता

ठिकाणः मुंबई दिनांकः २५ ऑगस्ट, २०२० हर्ष पारिख

PUBLIC NOTICE Public is hereby informed at large that Late SHRI THAZHATHUVEETIL NEELAKANTAN DAMODARAN PILLAI (TND PILLAI) AND Late SMT. SUSHILA DAMODARAN PILLAI, are the bonafide members of SITA BHUVAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, Ahimsa Marg, Khar (W), Mumbai- 400 052, Maharashtra (the Society), and holding Flat No. 501, 5th Floor in the building of the Society. SHRI THAZHATHUVEETIL NEELAKANTAN DAMODARAN PILLAI (TND PILLAI) AND SMT. SUSHILA DAMODARAN PILLAI died intestate on 03.03.2020 and 21.07.2019 respectively in Mumbai, without making any nomination. We, MR. NANDAGOPAN DAMODARAN PILLAI & MR. JAYMOHAN DAMODARAN PILLAI are the sons and legal heirs of our parents i.e. said deceased members and we have applied to the society for transfer of the shares & interest of the said flat in our favour in equal ratio. We hereby invite the claims or objections from other claimants/objectors, if any within a period of 14 days from the publication of this notice, and the claims/objections shall be lodged to us at Flat No. 501, 5th Floor in the building of the said society together with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of Shares and interest of the said deceased members in flat. If no claims/objections are received within a period of 14 days, then the society shall be free to transfer the said shares and interest of the said deceased members of the said flat in our favour in equal ratio and if any claims /objections are lodged after a period of 14 days of this notice, the same shall be deemed to have been abandoned or waived off and society shall not be liable or bound to act on the same.

Place: NANDAGOPAN DAMODARAN PILLAI & Mumbai JAYMOHAN DAMODARAN PILLAI Date :26/08/2020

जाहीर सूचना

जे संबंधित आहेत त्यांनाच तमाम जनतेला याद्वारे कळवण्यात येते की,

आमच्या अशिल सौ. तसनीम नफीस शेख यांच्याद्वारे त्यांचा फ्लॅट क्र. १०६, पहिला मजला, निराकार, सी-विंग, ए. एस. एन. सीएचएस लि. यारी रोड, मुंबई च्या संदर्भातील त्यांचे वडील श्री. अकरम एम. बालेसाहीब यांच्यावतीने २३-११.२००६ रोजीची निष्पादीत सामान्य मुखत्यार पत्र रह

आणि रद्दबातल केले होते. आणि तसेच तमाम जनतेला पृढे कळवण्यात येते की, कोणतेही व्यक्ती द्वारे सदर मुखत्यारपत्राच्या आधारे कोणतेही व्यवहार किंवा कारवाई केल्यास ती बेकायदेशीर निरर्थक आणि शून्य समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसेल.

आमच्या अशिलांनी वडीलांच्यावतीने कोणत्याही इतर मुखत्यारपत्र निष्पादित केलेले नाही आणि त्यासह कोणत्याही तिसऱ्या पक्षाकडे मुखत्यारपत्र जतन केले किंवा वगळले नाही जे आता रद्द आणि रद्दबातल झाले आहे.

सही/-व्ही.टी. दबे ॲण्ड असोशिएटस् श्री. नफीस एम काझीम शेख

जाहीर सूचना

आमच्या सोसायटीमध्ये स्थित फ्लॅट क्र. बी/४०४

आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ३० धारक पाच शेअर्स

१४६ ते १५० चे धारक स्वस्तिक पार्क को-

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. चे सभासद श्री

किरण चिंट्टभाई पटेल यांचे ११/०९/२०१८ रोजीस

निधन झाले. श्री. हरेश चिंट्टभाई पटेल यांनी श्री.

किरण चिंट्टभाई पटेल (मयत सभासद) चे एक

कायदेशीर वारसदार असल्याचा दावा करत जमा

केलल्या कागदपत्र म्हणजेच त्यांच्यात आणि त्यांचा

भाऊ श्री. मुकेश चिंदृभाई पटेल यांच्यामधील

निष्पादित दिनांक ०५/०२/२०२० रोजीच्या

नोंदणीकृत सोडुन दिल्याचा विलेख आणि इतर

फॉर्मच्या संदर्भाने शेअर प्रमाणपत्र क्र. ३० धारक

आनुषंगिक शेअर्स आणि आमच्या सोसायटीमधील

स्थित फ्लॅट क्र. बी/४०४ चे त्यांच्या नावामध्ये

सध्याची सूचना ही वरील उल्लेखित फ्लॅट आणि

शेअर्सकरीता सदर श्री. हरेश चिंट्टभाई पटेल यांचे

घोषणा आणि पुनर्प्रसारन छाननी आणि प्रमाणित

करण्यासाठी आहे. सर्व व्यक्तींना वरील उल्लेखित

फ्लॅटच्या संदर्भात कोणताही हक, नामाधिकार,

दावा, हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल,

गहाण, बक्षीस, विश्वस्त, प्रभार, निर्वाह,

वारसहक्क, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा

अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित

निम्नस्वाक्षरीकारांना सन्मा. सचिव यांना प्लॉट क्क्र.

३२७/३२८, जवाहर नगर, गोरेगाव (पश्चिम),

मुंबई- ४०० १०४ येथे या तारखेपासून १४

दिवसाच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर

केल्यास, तशा व्यक्तींचे दावे असल्यास ते त्यागित

आणि/किंवा परित्यागित किंवा सोडुन दिल्याचे

समजले जातील आणि आवश्यक हस्तांतरण केले

जाईल. दि. २६-८-२०२०

सदस्यताच्या हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

## Tel: 022-40770777; email: info@vbdesai.com; Web: www.vbdesai.com

२०२० रोजीस किंवा पूर्वी स्थलांतर करीत आहेत.

NOTICE NOTICE is hereby given that the 34" Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Friday, 18" September, 2020 at11.00 a.m through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as mentioned in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made thereunder and General Circulars dated 5" May, 2020, 8" April, 2020 and 13" April, 2020 of the Ministry of Corporate Affairs

(a) pnb Housing

Finance Limited

Ghar Ki Baat

दू.: ०११ २३४५२००, वेबसाईट : www.pnbhousing.com सीआयएन:क्रएल६५९२२डीएल१९८८पीएलसीओ३३८५६

जे संबंधीत आहेत त्यांच्यासाठी

सर्वसामान्य जनतेला सदर सूचना देण्यात येते की, आम्ही सदर कार्यालय परिसर दिनांक २१ ऑगस्ट,

४, (४बी, ४सी, ४डी, ४इ, ४एफ, ४जी आणि ४एच), २रा मजला, इलेक्ट्रिक मेंशन, १०८६, अप्पा साहेब

मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५

दूरध्वनी क्रमांक: ०२२-२४२१०१७२/२४२१०१७३/२४२१०१७५

नवी पत्ता (येथे स्थलांतर)

तुम्हा श्री. अभिषेक सुमन (ब्रान्च बिझिनस इन्चार्ज) संपर्क क्र. : ९७६९९६९६८४ याना संपर्क करू शकत

V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L74120MH1985PLC037218

Registered Office: Cama Building, 1st Floor, 24/26, Dalai Street, Fort, Mumbai - 400 001

दकान क्र. ४, ५, ६, तळमजला, वाडिया बिल्डिंग, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई- ४००००१

As per the aforesaid MCA and SEBI Circulars, electronic copy of the AGM Notice together with the Annual Report of the Company for the financial year 2019-20 is being sent to all Members whose registered email IDs are available with the Company/RTA. The AGM Notice and the Annual Report will also be available on the Company's website www.vbdesai.com, BSE Limited's website www.bseindia.com.

('MCA') and SEBI Circular dated 12" May, 2020. Members attending the AGM through

VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of

The Company is providing the remote e-voting facility as well as e-voting facility during the meeting. The remote e-voting period begins on Tuesday, the 15" September, 2020 at 9.00 A.M. and ends on Thursday, the 17th September, 2020 at 5.00 P.M. During this period, Members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting modules shall be disabled by NSDL for voting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM facility but shall not been entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM. The members who have not registered their email addresses with the Company/RTA or Depository Participants can also cast their vote through the remote e-voting system or through e-voting during the meeting and the detailed procedure for remote e-voting and e-voting is given in the AGM Notice.

Manner of registering email IDs: In case the same are not already registered: (i) Members holding shares in physical form, may send an email request to evoting@nsdl.co.in along with the following details - folio no., name, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of any address proof; (ii) Members holding shares in demat form may register their email IDs with their respective Depository Participants ('DPs').

The Annual Report with Notice of AGM and the procedure for remote e-voting as well as e-voting facility during the meeting has been sent to Members who have registered their email IDs. The same is also available on the Company's website at www.vbdesai.com.

For V.B. Desai Financial Services Limited

Place: Mumbai Date: August 26, 2020 Kamlesh M. Gagavani Company Secretary

वॉल स्ट्रीट फायनान्स लि.

सीआयएन : एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०३९६६० ऑफिस नं. ११३-१२२, १ ला मजला, ए विंग, चिंतामणी प्लाझा, चकाला, अंधेरी-कुर्ला

रोड, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०९९, द्रध्वनी : ०२२-६२७०९६००, वेबसाईट : www.wsfx.in ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, इ व्होटींग आणि ुक क्लोजर

#### याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएम च्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्याकरिता कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.३० वा. (भा.प्र.वे.) सातत्याने सुरू असलेल्या कोविड-१९ साथरोगाला लक्षात घेऊन एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टींग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली संबंधित सर्क्युलर्स ('एमसीए सर्क्युलर्स') आणि त्याचप्रमाणे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय ने जारी केलेली सर्क्युलर्स ('सेबी सर्क्युलर्स') नुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) सुविधे मार्फत होणार आहे. एजीएम मध्ये

सहभागी होण्यासाठीच्या सूचन एजीएम च्या सूचनेत दिल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर राहणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेसाठी हिशोबात धरले जाईल. (२) आवश्यक दस्तावेज आणि व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी चे लॉगीन तपशील यासह ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय विवरणांसह एकत्रितपणे एजीएम मध्ये करावयाच्या सामान्य आणि विशेष कामकाज मांडणाऱ्या ३३ व्या एजीएम च्या सूचनेचा समावेश असलेला आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल उपरोक्त एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स नुसार ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/रजिस्ट्रर अँड ट्रान्सफर एजंट ('आरटीए')/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् ('डीपी') कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना २६ ऑगस्ट, २०२० रोजीस फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (ई-मेल ने) पाठवला जाईल. कोणतेही सभासद प्रत्यक्ष/डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करत असतील आणि त्यांनी आरटीए/डीपी कडे त्यांचा ई-मेल आयडी नोंदवला नसेल ते investors@wsfx.in वर वार्षिक अहवालासह एजीएम च्या सूचनेची एक ई-प्रत मिळण्याकरिता कंपनीकडे

(३) कंपनीने वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.wsfx.in वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com आणि बीएसई लिमिटेड च्या www.bseindia.com ह्या वेबसाईटस्वर देखील उपलब्ध करून दिली आहे.

त्यांची विनंती पाठवू शकतात. सभासदांनी कृपया त्यांचे नाव आणि फोलिओ क्रमांक नमूद करावा.

कंपनी तिच्या सर्व सभासदांना एजीएम पूर्वी (रिमोट ई-व्होटींग) आणि एजीएम मध्ये (ई-व्होटींग) इलक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएम मध्ये संमत करणे प्रस्तावित असलेल्या ठरावांवर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींग सेवेची सोय करण्याकरिता कंपनीने सीडीएसएल शी एक व्यवस्था केली आहे. सर्व सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी

अधिनियमाचे कलम ९१ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० आणि लिस्टींग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ नुसार कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० पासून गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

्र एजीएम मध्ये घोषित केल्या जाणाऱ्या लाभांशाकरिता भागधारकांची हक्कदारी निश्चित करण्याकरिता रेकॉर्ड डेट १० सप्टेंबर, २०२० असेल. एजीएम मध्ये लाभांशास मंज्री मिळाली तर तो ज्यांनी त्यांचे बँक तपशील त्यांच्या डीपी/आरटीए कडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. जे सभासद त्यांचे बँक खाते तपशील नोंदवू इच्छितात त्यांनी तपशिलवार निर्देशांसाठी एजीएम च्या सूचनेच्या टीपा पाहाव्यात. बँक खात्याचे तपशील नाहीत ह्या कारणाने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कोणत्याही भागधारकाला लाभांश प्रदान करणे कंपनीला शक्य झाले नाही तर टपाल सेवा नियमितपणे सुरू झाल्यावर कंपनी पोस्टाने अशा भागधारकांना डिव्हिडंड वॉरंट/डिमांड ड्राफ्ट पाठवेल.

(सी) रिमोट ई-व्होटींगचा कालावधी सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि ब्धवार, १६ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. ब्धवार, १६ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. नंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल.

(डी) १० सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस जिचे नाव सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद्रवहीत असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास एजीएम मध्ये सहभागी होण्यास तसेच एजीएम मध्ये ई-व्होटींग साठी हक्कदार असेल. कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील ते helpdesk.evoting@cdslindia.com वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड

(ई) ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु त्यांना एजीएम मध्ये ई-व्होटींग सुविधेमार्फत पुन्हा त्यांचे मत देण्याची अनुमती नसेल. ई-व्होटींग चे तपशिलवार प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत दिली आहे. एजीएम मध्ये सहभागी होणारे ते सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नसेल ते एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत त्यांची मते देण्यास हक्कदार असतील.

(एफ) कंपनीचे आरटीए बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर १५ जून, २०२० रोजी आधीच एसएमएस पाठवले ज्यात त्यांचे ई-मेल आयडीज आणि बँक तपशील नोंदवण्याकरिता त्यांच्यासाठी लिंक आहे. भागधारक एसएमएस ने शेअर केलेल्या लिंक वर क्लिक कर शकतात किंवा आरटीए

वेबसाईटला भेट देऊन लिंक https://bigshareonlin.com//ForInvestor.aspx वापरू शकतात. (५) ज्या सभासदांचे ई-मेल ॲडेसेस. डिपॉझटरीज/आरटीएकडे नोंदवले नाहीत ते खालील पद्धतीने एजीएमच्या सूचनेतील प्रस्तावित ठरावांसाठी रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींगसाठी लॉगीन क्रेडेन्शिअल्स मिळवण्याकरिता ते

(ए) प्रत्यक्ष भागधारकांसाठी : कृपया फोलिओ क्र. भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (पढची व मागची), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) सारखे आवश्यक तपशील ई-मेल द्वारे कंपनीच्या ई-मेल आयडी वर investors@wsfx.in वर किंवा आरटीए चा ई-मेल आयडी investor@bigshareonline.com वर पाठवावेत किंवा लिंक https://bigshareon-

line.com//ForInvestor.aspx वापरावी. (बी) **डिमॅट भागधारकांसाठी** : कुपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल–१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) कंपनीचा ई-मेल आयडी investors@wsfx.in वर किंवा आरटीएचा ई-मेल आयडी investor@bigshareonline.com वर पाठवावे किंवा लिंक https://bigshareonline.com//ForInvestor.aspx वापरावी. हे स्पष्ट करण्यात येते की, ई-मेल ॲड्रेस च्या कायमच्या नोंदणीसाठी सभासदांनी इलेक्ट्रॉनिक धारणाच्या संबंधात कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेस संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत डिपॉझिटरीकडे नोंदवावेत.

(६) जर तुम्हाला ई-व्होटींग संबंधात कोणतीही चौकशी करायची असेल तर तुम्ही हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स ("एफएक्यज") आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाहावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल पाठवावा किंवा १८००२२५५३३ वर कॉल करावा किंवा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८५४२) वर संपर्क साधावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान स्विधेशी संबंधित सर्व तक्रारी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मंबई-४०० ०१३ येथे

दिनांक : २५ ऑगस्ट,२०२०

ठिकाण : मुंबई

वॉल स्ट्रीट फायनान्स लिमिटेड साठी सही/-

चैताली देसाई

कंपनी सेक्रेटरी



#### **SEAMEC/NSE/SMO/2608/2020**

26th August, 2020

To,
The Secretary
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Plot No. C/1, G Block,
Bandra – Kurla Complex,
Bandra (East)
Mumbai - 400051

Trading Symbol: "SEAMECLTD"

Sub: Newspaper advertisement of the Notice of the Meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on 4<sup>th</sup> September, 2020 - Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on Wednesday, 26<sup>th</sup> August, 2020 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records and disseminate the same on your website.

Thanking you,

Yours Faithfully,

For **SEAMEC LIMITED** 

S.N. MOHANTY PRESIDENT

Corporate Affairs, Legal and Company Secretary

## **FINANCIAL EXPRESS**

# PRESIDENTIAL RACE

# Trump, fellow Republicans paint dire portrait of America under Joe Biden

'Biden will merely be a puppet of radical Left-wing activists'

**REUTERS** Charlotte, NC, August 25

PRESIDENT DONALD TRUMP and his fellow Republicans opened their national convention on Monday by painting a dire portrait of America if Democrat Joe Biden wins the

White House in November, ar-

guing he will usher in an era of

radical socialism. Trump set the tone early in the day when he addressed Republican delegates in Charlotte, North Carolina, after formally securing the party's nomination for another term,

and claimed without evidence

that Democrats were trying to steal the election.

Republicans had vowed to offer an inspiring, positive message in contrast to what they characterised as a dark and gloomy Democratic convention last week. But the first night's prime-time program featured speakers who peppered their remarks with ominous predictions if Democrats win power. "They'll disarm you, empty

the prisons, lock you in your home and invite MS-13 to live next door," US Representative Matt Gaetz, one of Trump's staunchest backers in Congress, said, referring to an international criminal gang.

The four-day convention got under way at a critical juncture for Trump, who trails Biden in national opinion polls during a pandemic that has



killed more than 176,000 Americans, erased millions of jobs and eroded the president's standing with voters.

Trump has focused on a "law and order" message in response to widespread protests following the police killing of George Floyd, a Black man in Minneapolis, and he has pushed schools and businesses to reopen despite the pan-

demic. Both messages represent the campaign's effort to win back suburban voters, especially women, who have abandoned the Republican Party in droves during the Trump era. Donald Trump Jr., the president's oldest son, portrayed the ongoing civil unrest as violent assaults on small businesses by anarchists and

said Democrats would fail to

keep neighbourhoods safe. The convention's opening

night also laid out what promises to be a central theme of the week: that Biden, a former vice president, and his running mate, US Senator Kamala Harris, will merely be puppets of radical left-wing activists.

Multiple speakers accused Biden of wanting to defund the police and ban fracking, though he has rejected both positions. Another frenetic day for

Trump threatened to overshadow his attempt to recalibrate the campaign, however. In Washington, congressional Democrats examined US Postmaster General Louis DeJoy, a Trump donor, over whether he was deliberately sabotaging mail service to harm voting by

7

# Amid US growth uncertainty, Fed seeks more firepower

**REUTERS** August 25

**A YEAR AGO**, Federal Reserve Chair Jerome Powell warned fellow central bankers of the significant risks posed by trade policy uncertainty, and the lack of precedents for monetary policy in the face of those unknowns.

As Powell this week prepares to address the Fed's annual central bankers' conference - usually held in Jackson Hole, Wyoming, but being conducted virtually this year because of the ongoing Covid-19 pandemic - uncertainty and the threat it poses to economic growth looms larger than ever.

Everything is up in the air now, including how fast the coronavirus will spread, how many more people will die from Covid-19, the illness caused by the virus, and whether US lawmakers will deliver a new economic rescue package, and how big it will be



Added to that are political storm clouds gathering ahead of the November 3 presidential election, with President Donald Trump already stoking doubts over the fairness of the process and its outcome.

Against that background, Powell is expected to open the Kansas City Fed's annual economic policy conference on Thursday with an update on the US central bank's plans to refit its monetary policy approach to a world where persistently low inflation and low

interest rates numb the effects of the Fed's recession-fighting stimulus measures.

Rising uncertainty about the economic outlook, which economists say stunts house hold spending, business investment and factory output, may add to pressure on the Fed

to bolster its policy arsenal. "When you have high degrees of uncertainty, it tends to mean policy is less effective, says Nicholas Bloom, an economics professor at Stanford University.

"For a given bang you need many more bucks."

A gauge of economic uncertainty that Bloom developed with colleagues has skyrocketed this year.

And new research published last week by the Fed suggests that "uncertainty shocks" compound over time, so that several in a row deliver a much bigger blow to the economic outlook than each one might have in isolation.

# Losses from China overseas takeover binge continue piling up rapidly

**BLOOMBERG** August 25

**CHINESE BUYERS HAVE not** only stopped snapping up iconic overseas assets, the coronavirus pandemic is ravaging the targets of deals that

defined a headier era.

Whereas some prolific acquirers such as HNA Group Co and Anbang Insurance Group Co began falling into disarray before the recent crisis, the impact on investments in sectors hit hardest by the outbreak means healthier owners are now feeling the pain.

Conglomerate Fosun International Ltd could soon see its 2015 investment in Cirque du Soleil Entertainment Group wiped out, while PizzaExpress,

The great uncertainties in the relationship between China and the US have inevitably made Chinese

owned by private equity firm Hony Capital, said this month it's likely to hand control of the British chain to creditors.

Baggage handler Swissport International AG is also negotiating with investors over a rescue that could see HNA exit the cash-strapped firm it bought in 2015, Bloomberg News has reported. HNA is also among Virgin Australia Holdings Ltd shareholders set to lose everything after the airline collapsed in April.

"Some of the Chinese overseas investments that have recently imploded are legacy ac-

investors more cautious with their cross-border deals

quisitions from the debt-fuelled deal spree in the years before 2018," Lars Aagaard, head of mergers and acquisitions and financial sponsors for Asia Pacific at Barclays Plc based in Hong Kong, said in a phone in-

> terview. Even Chinese companies' pre-Covid attempts to extricate themselves from investments are being tripped up by the pandemic.

Dajia Insurance Group, the heir to troubled insurer Anbang, found itself suddenly without a buyer for a \$5.8 billion portfolio of US luxury ho-

tels when the virus struck. South Korea's Mirae Asset Global Investments Co did not consummate a deal agreed last fall by the April 17 deadline, prompting Dajia to sue.

To be sure, businesses in sectors such as transportation, tourism and hospitality are facing extreme challenges regardless of whether the owner is Chinese or someone else, Aagaard said.

At \$15.1 billion, the volume of Chinese outbound M&A so far this year represents a 25% drop from a year earlier and a far cry from the peak in 2016, when China National Chemical Corp agreed to buy Swiss agrichemical maker Syngenta AG for \$43 billion, according to Bloomberg data.

### CIN: L27104UP1984PLC023979 REGD. OFF.: A-1, UPSIDC INDL. AREA, NANDGAON ROAD, KOSI KALAN, DISTT. MATHURA - 281 403 PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the Company has received intimation from the following

FOLIO CERT.

Shareholder that the Share Certificate pertaining to the equity shares, as per the details given below, are stated to have been lost / misplaced / stolen and the shareholder has pplied for the issue of duplicate share certificate:

1	VISWANADHA RAJU BUDDHARAJU	001090	171057	240338056-240341555	3500
certi	ic are hereby warned agair ficate. Any person(s) who e such claims with the Com	has/have any	y claims in	respect of the said certifi	cate must

share certificate shall be doing so solely at his/her risk as to costs and consequences and

Corporate Office Jindal Centre, 12, Bhikaiji Cama Place, New Delhi - 110 066

the Company shall not be responsible for it in any way.

NAME OF HOLDER

for JINDAL SAW LTD. COMPANY SECRETARY

## **MAPS ENZYMES LIMITED**

# Notice of the Extra Ordinary General Meeting

Notice is hereby given that Extra Ordinary General Meeting EOGM) of Maps Enzymes Limited having Registered Office at 302 Shapath-III, Near GNFC Info Tower, Sarkhej- Gandhinagar Highway, Ahmedabad-380054 will be held on Thursday September 2020 at 10 A.M. at 4, Apple wood Villas, Apple wood township, Nr Surbhit Vatika, S.P.Ring Road, Shela, Ahmedabad--380058 as per section 100(4) of the Companies Act, 2013 to transact the businesses as detailed in the EOGM Notice dated August 17,2020. The Company had not proceeded to call the meeting within 21 days from the date of receipt of such requisition 16th June, 2020 hence as provided under section 100(4) of the Companies Act 2013, the requisitionists have called the Extra Ordinary General Meeting. The requisitionists have asked for the updated list of members from the Company but the Company had not provided the same to the requisitionists. On the basis of Last Annual Return submitted by the Company on December 16, 2018 with the office of Registrar of Companies, Ahmedabad the notice had been sent by Speed Post to all the shareholders of the Company whose name appear in the Register of Members as on March 31, 2018. The updated Register of Members had not been provided to the requisitionists by the Company, hence the members are requested to bring the original share certificate as an evidence regarding their shareholding in the Company. The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the

Bhavin Palkhiwala Snehal palkhiwala Khushboo Palkhiwala

# Citigroup cites \$900 million human error. Lenders are puzzled.

August 25

**BLOOMBERG** 

CITIGROUP IS CHALKING up its wayward \$900 million payment to lenders of the embattled cosmetics giant Revlon Inc to one thing: human error.

The bank - which said on Monday it has been in the process of upgrading its loan operations platform after a review it undertook last year said it mistakenly transmitted the payments after an employee didn't manually select the correct system options in its loan operation software.

But firms being sued to recoup the money said they haven't been able to get the bank to explain its mistake.

The duelling court filings late Monday came after Citigroup has recovered hundreds of millions of dollars, but some of the lenders are balking at its demand to return the payments, saying that Revlon was in default on their loans and owed them the money.

A group of lenders said in a letter to a Manhattan judge

SEAMEC LIMITED

CIN: L63032MH1986 PLC154910

Regd. & Corporate Office: A-901-905.

9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road,

Andheri (East), Mumbai 400 093, India

Tel.: +91-22-6694 1800

Fax: +91-22-6694 1818 Email: contact@seamec.in

NOTICE is hereby given

pursuant to Regulation 29 read

with Regulation 47 of the SEBI

(Listing Obligation and

Disclosure Requirements)

Regulations, 2015 that a meeting

of the Board of Directors of the

Company will be held on

Friday, the 4th September, 2020

inter alia to consider and

approve the Standalone and

Consolidated Unaudited

Financial Results of the

Company for the quarter ended

30th June, 2020. The information

is also hosted on the Company's

website at www.seamec.in and

may also be accessed on the

websites of the stock exchanges

at www.bseindia.com and

For SEAMEC LIMITED

PRESIDENT-Corporate Affairs

Legal and Company Secretary

S. N. Mohanty

www.nseindia.com

Place: Mumbai

financialexp.er

Date: 25th August, 2020

that the bank has declined their offer to conditionally return the money - "in exchange for a standard indemnity Citibank would pay back the funds were it later determined that Citibank was not entitled" to them.

Administrative agents are generally tasked with collecting and distributing interest payments and providing other housekeeping services on a loan. In its filing Monday, Citigroup said the 2016 loan to

Revlon allowed certain lenders to have all or a portion of their share of the loan be repurchased by Revlon.

When a loan is repurchased like this, Citigroup said employees have to manually adjust the share of the loan held by the remaining lenders. In the case of the 2016 loan to Revlon, a Citigroup employee did not manually select the correct system options - allowing the loan to be paid back in full with interest.

"Unfortunately, the manual checks of that selection also failed to detect the mistake," Citigroup said in its court filing."Citibank has determined that the mistaken payments resulted from human error."

Citigroup had been acting as an agent for Revlon's loans, collecting funds from the company and distributing

them to creditors. It said it had intended to make interest payments on Revlon's behalf but accidentally transferred a sum more than 100 times as big from its own accounts.

The lenders said in their letter that Citigroup has yet to explain to them what happened.

On multiple occasions, Citibank has advised the undersigned counsel that it believed it would be able to demonstrate, through a prompt factual presentation, that the disputed payments were in fact innocuous mistakes," according to the filing.

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm

# **TENNECO POWERTRAIN**

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

after Exceptional and/or Extraordinary items)

after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

Comprising profit for the period (after tax)

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

and other comprehensive income (after tax)]

(for continuing and discontinued operations)

Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax

Total Income from operations

Equity Share Capital

Basic (In Rs)

Date: 25 August 2020

Place: Gurugram

## FEDERAL-MOGUL GOETZE (INDIA) LIMITED Regd. Office: DLF Prime Towers, 10 Ground Floor, F - 79 & 80, Okhla Phase-I, New Delhi-110020,

Place: Ahmedabad

Date: 25.08.2020

Corp off. 10th Floor, Paras Twin Towers "Tower B" Golf Course Road, Sector 54 Gurugram-122002 Website: www.federalmogulgoetzeindia.net, CIN: L74899DL1954PLC002452 E mail: investor.grievance@tenneco.com Phone/Fax: + 91 11 - 49057597

Statement of financial results for the quarter ended 30 June 2020

(Rs. in lacs except per share data) Standalone Consolidated Quarter Quarter Quarter Quarter Year ended ended30 ended 31 ended 30 ended 31 ended 30 ended 31 ended 30 31 March June 2020 March 2020 March 2020 June 2020 March 2020 June 2019 (Unaudited) (Unaudited) (Refer note - 4) (Audited) (Unaudited) (Refer note - 4) (Audited) (Unaudited) 06.639.22 9,544,51 23,027.74 30,730.59 9,762.87 23,422.46 31,296.47 .08.540.75 (5, 173.35)391.72 1,657.82 3,309.97 (5.386.85 615.22 2,270.33 4,664.62 391.72 2,270.33 (5.173.35)3,309.97 (5,386.85)615.22 4,664.62 1,657.82 1,504.47 3,871.75 (3.871.32)194.97 1,069.32 2,983.66 (4,032.42) 317.78 (597.86)2,956.11 2.071.62 (4.032.42) 1,504.47 5,563.21 5,563.21 5,563.21

Diluted (In Rs) Note:

The above result is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the these Financial Results are available on the website of the company (http://www.federalmogulgoetzeindia.net/web/index.html)

0.35

- The standalone and consolidated financial results of Federal Mogul Goetze India Limited (the "Company") for the quarter ended 30 June 2020, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 25 August 2020. The statutory auditors of the Company have expressed an unmodified review conclusion on these results
- The above results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standards ("Ind AS') as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended), specified under section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India. Figures for the quarter ended 31 March 2020 are the balancing figures between the audited figures for the full financial year ended
  - 31 March 2020 and the published year to date figures upto the third quarter of the respective financial years. For and on behalf of Board of Directors

0.41

2.32

2.32

5.84

(Vinod Kumar Hans) Managing Director

#### "Form No. INC-26" [Pursuant to rule 30(5)(a) of the Companies (Incorporation) Second Amendment Rules, 2017] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another BEFORE THE CENTRAL GOVERNMENT **WESTERN REGION**

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Second Amendment Rules, 2017

ASJ EQUITY SERVICES PRIVATE LIMITED

In the matter of

(CIN NO: U67120MH2007PTC176760) having its registered office at Gupta Electronics, 86, Mahtre House Opp. Fish Market, Kandivali Village (West) Mumbai, Mumbai City-400067 Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the

Company in terms of the special resolution passed

at the Extraordinary General Meeting held on **04.03.2020** to enable the company to change its

Registered Office from "State of Maharashtra" to

the "State of West Bengal". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Western Region, Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai 400002, within fourteen days of the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered

ASJ EQUITY SERVICES PRIVATE LIMITED Gupta Electronics, 86, Mahtre House Opp. Fish Market, Kandivali Village (West) Mumbai, Mumbai City 400067 FOR AND ON BEHALF OF ASJ EQUITY SERVICES PRIVATE LIMITED

PLACE: MUMBAI

office at the address mentioned below:

PRASANTA MAITY DIRECTOR DATE: 26.08.2020

DIN:08425427

Place: Pune



Regional Office, Pune

2nd Floor, 11/1, Sharada Centre, Khilare Path, Erandvana, Pune-411004 Ph: (020) 25937226, 25937254, Email: recovery.pune@bankofbaroda.com

**E-AUCTION** SALE NOTICE

Sale of secured immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as the Act) Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis for recovery of dues in below mentioned account/s. The details of Borrower/s/Mortgagor/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below -

Sr.		Name of Borrower and	Description of Property	Type of Possession	Demand Notice Date		Reserve Price / 10% EMD/ Minimum Bid Increase Amount
No						Total Dues	
		Guarantor					
1	Road Pr	PMS	Industrial Land & Construction on Plot Nos. D-13, D-14, D- 15, D-16, S.No. 155,156,157, 207, 208, 210 to 218, 224,	Physical	07/03/2015	Rs. 1,27,50,142/- (Rupees One Crore Twenty	Rs.29,89,000/-
		Precision				Seven Lakh Fifty Thousand One Hundred Forty Two	Rs.2,98,900/-
	Ph-8390383041	Engineers	225, 226, 235, 236. Shree Bhoreshwar Co-Op Industrial Estate Ltd., Near Pandharpur-Mahad Road, Village & Taluka Bhor, Dist. Pune-412206			Only) plus interest thereon + other charges	Rs.50,000/-
2	eDena Deccan	M/s Shree	amarth Samarth Tower, 8th floor, Survey No.73, Hissa No.1/1/2/5, Near	Physical	06/05/2019	Rs. 1,11,04,736.02/- (Rupees One Crore Eleven Lakh Four Thousand Seven Hundred Thirty Six and Two	Rs. 20,40,000/-
	Gymkhana Sam	Samarth					Rs. 2,04,000/-
	Ph: 9152940106	Agrotech	Adarsh Nagar, Village Kivale (Malwadi), Tal. Haveli, Dist. Pune			Paise Only) plus interest thereon + other charges	Rs. 50,000/-
3	eVijaya Camp	M/s Alcon	All the piece and parcel of property situated at Flat No.101,	Physical	01/02/2016	Rs. 47,04,707.14/- (Rupees Fourty Seven lakh Four	Rs.37,26,000/-
	Ph: 9595830723 Interiors	1st floor, Harmony Bldg., Sr. No. 47, Wanawadi, Pune 411040			Thousand Seven Hundred Seven and Fourteen	Rs. 3,72,600/-	
						Paise Only) plus interest thereon + other charges	Rs. 50,000/-
4	ROSARB	Naeem Ibrahim 4 Shaikh	M All the piece and parcel of property situated at Flat No. 10, 4th Floor, "Sai Complex", Plot No. 6, S. No. 70/A/1/2/2D,	Physical	31/08/2016	Rs. 20,42,737/- (Rupees Twenty Lakh Fourty Two Thousand Seven Hundred and Thirty Seven Only)	Rs. 15,20,000/-
	Ph: 7654552904 Shaikh						Rs. 1,52,000/-
		Wanwadi, Pune 411040			plus interest thereon + other charges	Rs 50,000/-	
5	ROSARB Ph: 7654552904 Hari Om Enterprises and Agro	i Om All the piece and parcel of the land situated at Gat No.164,	Physical	15/01/2016	Rs. 51,92,569/- (Rupees Fifty One Lacs Ninety Two	Rs. 70,46,000/-	
		A DOMESTIC STATISTICS IN C.	15.74 (15.14.14.14.14.14.14.14.14.14.14.14.14.14.	In an area of the property of	THE STORY OF THE STORY OF THE	Thousand Five Hundred Sixty Nine Only) plus	Rs. 7,05,000/-
		Agro house constructed there on situated at village Kesnand, Taluka: Haveli, Pune 412207			interest thereon + other charges)	Rs 50,000/-	

 Date & Time of E-Auction: Date: 15" September, 2020 11.00 AM to 1.00 PM. Last Date of Submission of Bid: Date: 14<sup>th</sup>September, 2020
 Date & time of inspection of properties: Date: 07<sup>th</sup> September 2020

Date: 25/08/2020 Chief Manager & Authorised Officer, Bank of Baroda

### मध्य रेल्व विद्यमान आरओबीच्या ऐंवजी रोड

ओव्हर ब्रिजचे बांधकाम खुली निविदा सूचना क्र. : Dy.CE/C/ GC/KYN - KSRA/ASO/ ROB/070/07 दिनांक : १९.०८.२०२०. उपमुख्य अभियंता (सी) मध्य रेल्वे, आरक्षण कार्यालयाच्या मागे, जवाहर मार्ग, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७ हे भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने व त्यांच्याकरिता खालील कामांकरिता नामांकित कंत्राटदार यांच्याकडून ई-निविदा मागवीत आहेत. कामाचे **विवरण :** कल्याण - कसारा अनुभागामध्ये आसनगाव-आटगाव स्टेशन दरम्यान किमी ८५.९४३ येथे ईएस ८५/४३-८६/१ च्या दरम्यान विद्यमान आरओबीच्या ऐंवजी रोड ओव्हर ब्रिजचे बांधकाम. अंदाजित मूल्य : रु. १३५२९३७५३.३१, इसारा रक्कम : रु. ८२६५००/-, कार्यपूर्तता कालावधी : १८ (अठरा महिने) पावसाळा समाविष्ट. निविदा प्रपत्रांचे मूल्य : रु. १०,०००/-, निविदा दस्तावेज उपलब्धता : वरील कामांकरिता निविदा दस्तावेज वेबसाइट www.ireps.gov.in वर उपलब्ध आहेत. निविदा सादरीकरण व उघडण्याची तारीखा व वेळ : ई-निविदा सर्व संबंधातील संपूर्ण ईलेक्ट्रॉनिकली दि १०.०९.२०२० रोजी दु. ३.०० पर्यंत वरील निर्देशित वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल निविदाकारांकरिता महत्वपूर्ण टीप: मध्य रेल्वेने

आरपीएफ सुरक्षा मदतवाहिनी १८२

नोंदणीकरण करणे आवश्यक आहे.

## जाहिर नोटीस

ई-टेंडरिंगच्या सिस्टमची ओळखा करून दिली

आहे. सर्व इच्छुक निविदाकारांनी आयआरईपीएस

वेबसाइट www.ireps.gov.in सह पहिले

सर्व लोकांस कळविण्यात येते की सदनिका क्रमांक ३०३ तिसरा मजला, ५६० चौ. फूट रोविदत्ता को. ऑप. हौसिंग सोसायटी, गाव मौजे खारी, भायंदर पूर्व, जि. ठाणे येथे स्थित आदर्श कंस्ट्रक्शन क. व भगवानदाजी पाटील यांचेमध्ये झालेला दिनांक २०/६/१९८२ चा मुळ दस्तावेज (Original Agreement) घरसामान शिफ्ट करताना गहाळ झाला असून तो सापडत नाही आहे.

तरीपण सदर मुळ दस्त कोणासही सापडल्यास, अथवा सदर बाबतीत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा गहाण, करार, ताबा, फरोक्त, दान, दावा, वारसा, वहिवाट, कूळ, बोजा, विक्री, वापर वा अन्य कोणताही हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत योग्य त्या कागदोपत्री प्राव्यासह तसेच सदर दस्त सापडल्यास खालील पत्त्यावर कळवावे.

१७/८/२०२० टी. के. मोहीले, ॲडव्होकेट २बी/१२७, ओस्तवाल ऑर्नेट, जेसल पार्क, भाईंदर (पूर्व)

## सीमेक लिमिटेड

सीआयएन नं.: एल६३०३२ एमएच१९८६पीएलसी१५४९१० नोंद. आणि कॉर्पोरेट कार्यालय: ए-९०१-९०५, ९ वा मजला, २१५ ॲट्रियम, अंधेरी कुर्ला रोड,

अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, भारत द् :+९१-२२-६६९४ १८०० फॅक्स : +९१-२२-६६९४ १८१८

ईमेल : contact@seamec.in सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशस् अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिक्षित एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा घेण्यात येणार आहे. सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.seamec.in वर आणि स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nsein-

dia.com वर सुद्धा उपलब्ध असेल सीमेक लिमिटेड करिता एस. एन. मोहांती निगम व्यवहार - अध्यक्ष लीगल अँड कंपनी सचिव

स्थळ : मुंबई दिनांक: २५ ऑगस्ट, २०२०

## जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, गाव मौजे जुचंद्र, ता. वसई, जि. पालघर, येथील सर्व्हे नं. ११०, क्षेत्र ९१६० चौ. मी. ही जिमन मिळकत मे. लिंकप्रुफ इंडिया प्रा. लि. चे डायरेक्टर वाहिद चौहान ह्यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीची आहे. सदर जिमन मिळकतीबाबत मे. लिंकपुफ इंडिया प्रा. लि. चे डायरेक्टर वाहिद चौहान ह्यांनी टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळण्याबाबत माझ्याकडे विनंती केली आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा अथवा संस्थेचा हक्क, अधिकार, वहिवाट, विक्री, गहाण, लिज, परवाना बक्षीस, कब्जा, बोजा असल्यास तसे योग्य त्या लेखी पुराव्यासह खाली नमुद केलेल्या पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून पुढील व्यवहार पूर्ण करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. ॲड संदेश द्विपराज मिश्रा

> कार्यालयीन पत्ताः एन विंग. फ्लॅट नं. ००१, तळ मजला, वृंदावन गार्डन्स, डि - मार्टच्या जवळ, यशवंत विवा टाऊनशिप,

न्यु नालासोपारा वसई लिंक रोड, वसई रोड (पू), ता. वसई, जि. पालघर - ४०१२०९ बैंक ऑफ इंडिया BOI

भिवंडी शाखाः ६, प्रभुअली, भिवंडी, भिवंडी - ४२१३०२. दूः ०२५२२-२२५५७६ फॅक्सः २५९००५/२५६००२ ईमेल आयडी: Bhivandi.NaviMumbai@bankofindia.co.in

#### जोडपत्र IV(निय ८(१) पहा) कञ्जा सूचना (स्थावर िळकतीकरिता)

**ज्याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकार **बॅक ऑफ इंडिया,** चेबूर शाखाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०३.०९.२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून **समिर विलास गांधे** यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. २७४२६७७.४४ (रुपये सत्तावीस लाख बेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर आणि पैसेच चौवेचाळीस मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुलस २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून २४ ऑगस्ट, २०२० रोजी कब्जा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडियाच्या रक्कम रु. २७४२६७७.४४ आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

नोंदणीकृत उपजिल्हा भिवंडी जि. ठाणे - ४२१३०२ मध्ये सर्व्हे क्र. ३४, ३५, ३६, ३७ आणि ३७/१ किंवा टाऊन सर्व्हे क्र. .../ खासरा क्र. ... मध्ये फ्लॅट क्र./प्लॉट क्र. ७०३, इमारत क्र. ई,जमीन मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग

दिनांक: २४.०८.२०२० स्थळ: भिवंडी

विमल कांत झा प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ इंडिया

## FEDERAL BANK

लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई विभाग द फेडरल बँक लि., लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई विभाग, १३४, जॉली मेकर चेंबर्स ॥, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. इमेल : mumlcrd@federalbank.co.in., फोन : ०२२-२२०२२५४८, २२०२८४२७.

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ॲक्ट म्हणून) अन्वये आणि सदर ॲक्टच्य कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (ह्यापुढे उल्लेख रुल्स) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **२५-११-२०१९** रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार १. श्री. प्रविण रमेशभाई भट्ट, २. श्रीम. कुसुम प्रणिव भट्ट, दोघेही रहिवासीत येथे खोली क्र. ७०४, जे विंग, इमारत क्र. ३, ॲक्रोपोलिस सोसायटी, सेक्टर - ३, नारंगी बायपास रोड, विहार (पश्चिम), जि. पालघर ४०१३०३. यांना सूचनेतील नमूद रु. १९,१८,३४०.०० (रुपये एकोणीस लाख अठरा हजा तीनशे चाळीस मात्र) सह २८.१०.२०१९ रोजीपासूनचे मासिक आधारे द.सा. १०.९५% दराने पुढील व्याज आणि परिव्यय. रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून

६० दिवसांत करण्यास सांगितले होते. संपूर्ण रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २१ **ऑगस्ट, २०२० रोजी** घेतला.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता (तारण मिळकती) विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३(८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लि. च्या रु. २०,६६,६४२.०० (रुपये वीस लाख सहासष्ट हजार सहाशे बेचाळीस मात्र) २७.०७.२०२० रोजीस सह २८.०७.२०२० पासूनचे मासिक आधारे १०.९५% दराने पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंतचे परिव्यय/इतर प्रभार यासह प्रदान करण्याच्य तारखेपर्यंत पूढील व्याज आणि परिव्यय/इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन उपप्रबंधक कर्जाच्या न्यायाधिकारीतेत गाव बोपेले, तालुका, कर्जत, जि. रायगडे येथे स्थित प्लॉट क्र. ३, न्यू सर्व्हे क्र. २६/३/ए/३, पैकी जुना सर्व्हे क्र. २६/३ वर बांधलेले नेहल गार्डन इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट क्र. ३०१. मोजमापित ४१० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र आणि फ्लॅट क्र. ३०२, मोजमापित ६५१ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र एकूण क्षेत्र १०६१ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र आणि सिमाबद्ध पूर्वेला : प्लॉट क्र. ४, दक्षिणेला : प्लॉट क्र. ७, पश्चिमेला : ६ मीटर आतील रस्ता

दी फेडरल बँक लि. करिता लेसिन सी सहाय्यक उपाध्यक्ष

लोन कलेक्शन आणि रिकव्हरी डिपार्टमेंट

मुंबई विभाग

दिनांक : २१.०८.२०२० ठिकाण : नेरळ, कर्जत

(सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी)

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएनः एल१७१२०एमएच१९००पीएलसी०००१७६ नोंदणीकृत कार्यालयः एम्पायर कॉम्प्लेक्स, ४१४, सेनापती बापट मार्ग, मुंबई- ४०००१३. वेबसाइटः www.empiremumbai.com इमेलः investor\_relationsempiremumbai.com

या सूचनेद्वारे हे सूचित करण्यात येत आहे की, कोविड-१९ जागतिक साथीच्या उद्रेकामुळे

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेडची (कंपनी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम / सभा) कंपनी कायदा

२०१३ च्या लागू असलेल्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम, सोबत वाचा ८

### दूरध्वनीः ९१ २२ ६६५५५४५३, फॅक्सः ९१ २२ २४९३९१४३ सार्वजनिक सूचना- वार्षिक सर्वसाधारण सभा

एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक, १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक, ५ मे २०२० रोजीचे कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए परिपत्रके) जारी केलेले परिपत्रक आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने १२ मे २०२० रोजी जारी केलेले परिपत्रक (सेबी परिपत्रक) यांची पूर्तता करत असताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर दुकश्राव्य माध्यमातून आयोजित केली जाईल. कंपनीच्या सदस्यांची ११९ वी एजीएम सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता (आयएसटी) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल)ने २९ जून २०२० रोजीच्या एजीएमची माहिती देणाऱ्या सूचनेत आणि ३० जुलै २०२० रोजी सूचनेच्या जोडपत्रात नमूद केलेले कामकाज करण्यासाठीपुरवलेल्या व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जाईल. आर्थिक वर्ष २०१९-२० साठी कंपनीच्या ११९ व्या वार्षिक अहवालाची इ-प्रत एजीएमची सूचना, आर्थिक ताळेबंद आणि इतर वैधानिक अहवाल तसेच एजीएमच्या सूचनेचे जोडपत्र कंपनीची वेबसाइट www.empiremumbai.com येथे आणि सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com येथे उपलब्ध असेल. तसेच, एजीएमची सूचना कंपनीच्या सिक्युरिटीज ज्या शेअर बाजारांत नोंदणीकृत आहेत त्या शेअर बाजारांच्या वेबसाइटवरही म्हणजे www.bseindia.com येथे उपलब्ध असेल. सदस्य एजीएममध्ये फक्त व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहन सहभागी होऊ शकतात. त्याचे तपशील कंपनीकडून सभेच्या सूचनेत पुरवले जातील. त्याचप्रमाणे, कृपया नोंद घ्यावी की, सरकारी प्राधिकाऱ्यांनी कोविड-१९ च्या संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या दृष्टीने कोणत्याही व्यक्तीला कंपनीच्या ११९व्या एजीएममध्ये प्रत्यक्षात सहभागी होण्याची किंवा उपस्थित राहण्याची तरतूद केलेली नाही. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार गणसंख्या निश्चित करण्यासाठी व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची संख्या मोजली जाईल. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२० अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला जाईल ज्यांचे इमेल पत्ते कंपनी / निबंधक आणि हस्तांतरण एजंट (निबंधक) / डिपॉझिटरी सहभागी (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सेबीच्या परिपत्रकानुसार एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती कोणत्याही सदस्याला पाठवण्यात येणार नाहीत. ज्या सदस्यांनी आपले इमेल पत्ते अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे सोमवार ३१ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५.०० (आयएसटी) पर्यंत एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळवण्यासाठी, तसेच इ मतदानासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी पालन करावेः अ. या लिंकला भेट द्या- https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx, ब. कंपनीचे नाव निवडा. उदा. एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड. क. डीपी आयडी आणि ग्राहक आयडी क्रमांक/ प्रत्यक्ष फोलिओ क्रमांक आणि पॅनचे तपशील नमूद करा. प्रत्यक्ष फोलिओसाठी पॅनचे तपशील नोंदींवर उपलब्ध नसल्यास सदस्यांनी एक समभाग प्रमाणपत्र क्रमांक नमूद करतील. ड. तुमचा इमेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक नमूद करा. इ. त्यानंतर यंत्रणा एजीएम सूचना मिळवण्यासाठी इ-मेल पत्ता निश्चित करेल. वरील यंत्रणा प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी सेबीने नियत केलेल्या आवश्यकतेनसार पॅनचे तपशील अद्ययावत केलेले नसल्यास आपल्या पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रतही अपलोड करण्याची सुविधा देईल. कंपनीला आपल्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी सीडीएसएलची दरस्थ इ-मतदान (दरस्थ इ-मतदान) सुविधा देताना खुप आनंद होत आहे. त्याशिवाय, कंपनी सभेदरम्यान दरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधाही प्रदान करेल. एजीएमपूर्वी दुरस्थ इ-मतदान/ एजीएमदरम्यान इ-मतदान करण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया सूचनेत देण्यात येईल. ज्या सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा किंवा इतर माध्यमांद्वारे आपल्या बँक खात्यात लाभांश थेट मिळवण्यासाठी आपल्या बँक खात्याचे तपशील अद्ययावत केलेले नाहीत ते खालील प्रक्रियेचे पालन करू शकतीलः फिजिकल होल्डिंग. कंपनीचे निबंधक बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना खालील कागदपत्रांची एक स्कॅन केलेली प्रत investorbigshareonline.com येथे पाठवणे. अ. तुमचे नाव, फोलिओ क्रमांक, संपूर्ण पत्ता तसेच ज्या बँक खात्यात लाभांश प्राप्त करायचा आहे त्या बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती असलेली सही केलेले विनंती पत्र. १. बँकेच्या शाखेचे नाव आणि बँक खाते प्रकार. २. कोअर बँकिंग सोल्यूशन्सच्या अंमलबजावणीनंतर तुमच्या बँकेने दिलेला खाते क्रमांक आणि प्रकार. ३. ११ अंकी आयएफएससी कोड, ब. समभाग संयुक्तरित्या धारण केलेले असल्यास प्रथम धारक किंवा सदस्याचे नाव असलेल्या रह केलेल्या धनादेशाची स्व-साक्षांकित स्कॅन प्रत. क. पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन प्रत आणि ड. कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या सदस्याच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी कोणत्याही दस्तऐवजाची स्व-साक्षांकित स्कॅन प्रत (जसे आधार कार्ड, वाहन चालक परवाना, निवडणुक ओळखपत्र, पासपोर्ट). डिमॅट स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या डिमॅट धारक सदस्यांना कोविड-१९ च्या उद्रेकाच्या दृष्टीकोनातून आपल्या संबंधित डीपीसोबत बँक खात्याचे

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ सोबत वाचावे कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ च्या अनुषंगाने याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका सोमवार २१ सप्टेंबर २०२० ते सोमवार २८ सप्टेंबर २०२० दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएममुळे बंद राहतील.

तपशील अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही / स्थानः मुंबई (सुहास चंद्र नंदा) संचालक - वित्त आणि कंपनी सचिव. दिनांकः २१ ऑगस्ट २०२०

मुख्य कार्यालयः एकता सहकारी पतपेढी शिरलय आगाशी, ता. वसई जिल्हा पालघर ४०१३०१

मो. ९१३०६४१०५५/९१३००७४८१४

# जाहीर लिलाव विक्री नोटीस

एकता सहकारी पतसंस्था मर्यादित, शिरलय आगाशी जिल्हा-पालघर ने थकीत वाहनाच्या कर्जापोटी जप्त करण्यात आलेल्या खालील वाहनांचा जाहीर लिलाव बुधवार दिनांक ०२/०९/२०२० रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत एकता सहकारी पतसंस्था राजोडी शाखा, पो. कळंब, ता. वसई जि. पालघर ४०१३०४ येथे आयोजित केला आहे. तरी सदर वाहनाच्या मालकांनी (कर्जदारांनी) ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत पतसंस्थाच्या संबंधित शाखेच्या शाखाअधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या थकीत कर्जाचा भरणा करून वाहन ताब्यात घ्यावे, अन्यथा वाहनांची जाहीर लिलाव विक्री वरील तारखेला केली जाईल. त्यानंतर आलेल्या कुठल्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. लिलाव विक्रीतुन संपूर्ण कर्ज रक्कम फेड न झाल्यास उर्वरित रक्कम कर्जदारांकडून व जामिनदारांकडून वसूल केली जाईल, ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

कर्जदार व जामिनदारांची नावे व पत्ता	वाहनाचा तपशील	शाखेचे नाव
श्री सुरेश अमिताब मिश्रा	आय २० एस्ता	बोळींज शाखा
राहणार - रुम नंबर ३०३, राज पॅलेस,	एम एच ४८ ए	
लक्ष्मीबेन छेडामार्ग, नालासोपारा (प)	के ५९९	
जामिनदारः		
२) श्री - राजेश पृथ्वीपाल सिंग		
२) श्री. नितीन महादेव रोकडे		
३) श्री. अमिताब सच्छिंद्र मिश्रा		
	कर्जदार व जामिनदारांची नावे व पत्ता श्री. – सुरेश अमिताब मिश्रा राहणार – रुम नंबर ३०३, राज पॅलेस, लक्ष्मीबेन छेडामार्ग, नालासोपारा (प) जामिनदारः २) श्री – राजेश पृथ्वीपाल सिंग २) श्री. नितीन महादेव रोकडे	कर्जदार व जामिनदारांची नावे व पत्ता वाहनाचा तपशील श्री. – सुरेश अमिताब मिश्रा आय २० एस्ता राहणार – रुम नंबर ३०३, राज पॅलेस, एम एच ४८ ए लक्ष्मीबेन छेडामार्ग, नालासोपारा (प) जामिनदारः २) श्री – राजेश पृथ्वीपाल सिंग २) श्री. नितीन महादेव रोकडे

लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाच्या वेळेस वाचून दाखविल्या जातील. ज्या वक्तीना लिलावात भाग घ्यावयाचा आहे त्यांनी वाहनाच्या बोलीसाठी रू. १०,०००/ - रक्कमेची पतसंस्थेच्या नावाची पे-ऑर्डर किंवा रोख रक्कम लिलाव सुरू होण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव घेणाऱ्या व्यक्तिला वाहनाच्या लिलावाच्या २५ टक्के रक्कम त्याच दिवशी लिलावाच्या ठिकाणी रोखीने भरावी लागेल. वाहनाची लिलाव विक्री वाहन ज्या स्थितीत आहे त्या

(सदर वाहन एकता सहकारी पतसंस्था राजोडी शाखा, पो. कळंब, ता. वसई जि. पालघर ४०१३०४ येथे पाहण्यास मिळतील.)

वाहनाची योग्य किंमत न आल्यास वाहनाचा लिलाव रद्द करण्याचा अधिकार पतपेढीस राहील.

ठिकाणः शिरलय आगाशी दिनांकः २६/०८/२०२०

मुख्य कार्यकारी अधिकारी

बैक ऑक इंडिया BOI

भिवंडी शाखाः ६, प्रभुअली, भिवंडी, भिवंडी - ४२१३०२ द्: ०२५२२-२२५५७६ फॅक्स: २५९००५/२५६००२ ईमेल आयडी: Bhivandi.NaviMumbai@bankofindia.co.ir

#### जोडपत्र ।∨(निय ८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर िळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया**, चेंबूर शाखाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०१.०१.२०२० रोजी मागणी सूचना जारी करून श्री. सुनिल ओमप्रकाश श्रॉफ आणि ओमप्रकाश रामवल्लभ श्रॉफ यांस

रु. २,९०,६२,५६९.०० (रुपये दोन करोड नव्वद लाख बासष्ट हजार पाचशे एकोणसत्तर मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुलस २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम

१३ चे उप-कलम (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन २१ ऑगस्ट, २०२० रोजी कब्जा विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ **इंडिया**च्या रक्कम **रु. २,९०,६२,५६९.००** आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरत्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन नोंदणीकृत उपजिल्हा भिवंडी आणि जि. ठाणे टाऊन सर्व्हे क्र. .../ खासरा क्र. ... किंवा श्री. ओमप्रकाश रामवल्लभ श्रॉफ यांच्या नावे गाव शेलार , शेलार पेट्रोल पंप जवळ, नाडी नाका वाडा रोड,

शेलार भिवंडी जि. ठाणे चा ग्रामपंचायत हाउस क्र. ७६१ प्लॉट क्र. १ सर्व्हे क्र. ११ आणि १२ (भाग), लक्ष्मी एन्टरप्रायझेस इमारत, तळमजला, कार्यालय परिसर गाळा क्र. ६ च्या समाविष्ट मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग

विमल कांत झा प्राधिकृत अधिकारी दिनांक: २१.०८.२०२० स्थळ: भिवंडी बँक ऑफ इंडिया

## जाहीर सूचना

आमच्या अशीलांच्या सचनेअंतर्गत जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही खालील परिशिष्टात लिखित अधिकस्वरूपात वर्णन केलेल्या युनिट/परिसरासाठी ४था मजला, कॅपिटल टॉवर्स, ५५५ अन्ना सलाइ, थिरु वी का कुडियिरुप्पू, तयनामपत, चैन्नई, ६०० ०१८ (युनिट) येथील नोंदणीकृत कार्यालय असणाऱ्या कंपनीज् ॲक्ट १९५६च्या तरतुदींअंतर्गत स्थापित कंपनी आयडीएफसी अल्टरनेटिव्हज् लिमिटेडच्या नामाधिकाराची चौकशी करीत आहोत.

सर्व व्यक्तींना युनिट किंवा भागाच्या संदर्भात कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध किंवा दावा जसे की, वारसाहक्क, गहाण, विक्री, विक्रीचा करार, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, परवाना, उप-परवाना, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, सुविधाधिकार, बक्षीस, जप्ती, कोणताही भार किंवा लाभार्थी हक्क/कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत हितसंबंध, हक्क किंवा कोणताही करार किंवा न्यायालयाद्वारे मंजुर कोणताही खटला, हुकुम किंवा बक्षीस किंवा प्राधिकरण, अदलाबदल, भागिदारी, मुखत्यारपत्र, इच्छापत्र, कुळवहिवाट, विकासक हक्क, कौटुंबिक तडजोड/व्यवस्था, कब्जा वाटप किंवा अन्य काही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित संपूर्ण कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना खैतान ॲण्ड कं., वन इंडियाबुल्स सेंटरकरीता वकील, एलफिन्स्टन रोड, मुंबई ४०० ०१३ येथे आणि mumbai@khaitanco.com येथे ईमेलद्वारे प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आतं कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावेकरूंचे तसे दावे त्यागित/सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागित समजले जातील.

## वरील उल्लेखित परिशिष्ट

(युनिटचे वर्णन)

मुंबई उपनगरजिल्ह्याच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील बांद्रा-कुर्ला मधील जी-ब्लॉक, तालुका अंधेरी, गाव कोलेकल्याणच्या प्लॉट क्र. सी-३१ आणि सी-३२ धारक सीटीएस क्र. ४२०७ (भाग) असलेल्या मोजमापित ६८८८.०८ चौरस मीटर्स जिमनीच्या विभागावरील स्थित नमन चेंबर्स अशा ज्ञात बिल्डिंगमधील सर्व सुविधा आणि सर्व प्रमाणित सामान्य क्षेत्रासह बेसमेंटच्या लेवल - ॥ वरील, ८ कार पार्किंग क्षेत्र आणि संपूर्ण दुसऱ्या मजल्यावरील युनिट क्र. २०१ मोजमापित ९०६९ चौरस फूट चटई क्षेत्र आणि खालील प्रमाणे सिमाबद्धः

उत्तरेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. सी-३० दक्षिणेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. आरजी-११ आणि सी - १३ पूर्वेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. सी-३५ आणि सी-३४ आणि पश्चिमेस आणि त्या दिशेने : १८ मिटर रुंद रोड

खैतान ॲण्ड कं. करीता

ठिकाणः मुंबई दिनांकः २५ ऑगस्ट, २०२० हर्ष पारिख

PUBLIC NOTICE Public is hereby informed at large that Late SHRI THAZHATHUVEETIL NEELAKANTAN DAMODARAN PILLAI (TND PILLAI) AND Late SMT. SUSHILA DAMODARAN PILLAI, are the bonafide members of SITA BHUVAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, Ahimsa Marg, Khar (W), Mumbai- 400 052, Maharashtra (the Society), and holding Flat No. 501, 5th Floor in the building of the Society. SHRI THAZHATHUVEETIL NEELAKANTAN DAMODARAN PILLAI (TND PILLAI) AND SMT. SUSHILA DAMODARAN PILLAI died intestate on 03.03.2020 and 21.07.2019 respectively in Mumbai, without making any nomination. We, MR. NANDAGOPAN DAMODARAN PILLAI & MR. JAYMOHAN DAMODARAN PILLAI are the sons and legal heirs of our parents i.e. said deceased members and we have applied to the society for transfer of the shares & interest of the said flat in our favour in equal ratio. We hereby invite the claims or objections from other claimants/objectors, if any within a period of 14 days from the publication of this notice, and the claims/objections shall be lodged to us at Flat No. 501, 5th Floor in the building of the said society together with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of Shares and interest of the said deceased members in flat. If no claims/objections are received within a period of 14 days, then the society shall be free to transfer the said shares and interest of the said deceased members of the said flat in our favour in equal ratio and if any claims /objections are lodged after a period of 14 days of this notice, the same shall be deemed to have been abandoned or waived off and society shall not be liable or bound to act on the same.

Place: NANDAGOPAN DAMODARAN PILLAI & Mumbai JAYMOHAN DAMODARAN PILLAI Date :26/08/2020

जाहीर सूचना

जे संबंधित आहेत त्यांनाच तमाम जनतेला याद्वारे कळवण्यात येते की,

आमच्या अशिल सौ. तसनीम नफीस शेख यांच्याद्वारे त्यांचा फ्लॅट क्र. १०६, पहिला मजला, निराकार, सी-विंग, ए. एस. एन. सीएचएस लि. यारी रोड, मुंबई च्या संदर्भातील त्यांचे वडील श्री. अकरम एम. बालेसाहीब यांच्यावतीने २३-११.२००६ रोजीची निष्पादीत सामान्य मुखत्यार पत्र रह

आणि रद्दबातल केले होते. आणि तसेच तमाम जनतेला पृढे कळवण्यात येते की, कोणतेही व्यक्ती द्वारे सदर मुखत्यारपत्राच्या आधारे कोणतेही व्यवहार किंवा कारवाई केल्यास ती बेकायदेशीर निरर्थक आणि शून्य समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसेल.

आमच्या अशिलांनी वडीलांच्यावतीने कोणत्याही इतर मुखत्यारपत्र निष्पादित केलेले नाही आणि त्यासह कोणत्याही तिसऱ्या पक्षाकडे मुखत्यारपत्र जतन केले किंवा वगळले नाही जे आता रद्द आणि रद्दबातल झाले आहे.

सही/-व्ही.टी. दबे ॲण्ड असोशिएटस् श्री. नफीस एम काझीम शेख

जाहीर सूचना

आमच्या सोसायटीमध्ये स्थित फ्लॅट क्र. बी/४०४

आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ३० धारक पाच शेअर्स

१४६ ते १५० चे धारक स्वस्तिक पार्क को-

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. चे सभासद श्री

किरण चिंट्टभाई पटेल यांचे ११/०९/२०१८ रोजीस

निधन झाले. श्री. हरेश चिंट्टभाई पटेल यांनी श्री.

किरण चिंट्टभाई पटेल (मयत सभासद) चे एक

कायदेशीर वारसदार असल्याचा दावा करत जमा

केलल्या कागदपत्र म्हणजेच त्यांच्यात आणि त्यांचा

भाऊ श्री. मुकेश चिंदृभाई पटेल यांच्यामधील

निष्पादित दिनांक ०५/०२/२०२० रोजीच्या

नोंदणीकृत सोडुन दिल्याचा विलेख आणि इतर

फॉर्मच्या संदर्भाने शेअर प्रमाणपत्र क्र. ३० धारक

आनुषंगिक शेअर्स आणि आमच्या सोसायटीमधील

स्थित फ्लॅट क्र. बी/४०४ चे त्यांच्या नावामध्ये

सध्याची सूचना ही वरील उल्लेखित फ्लॅट आणि

शेअर्सकरीता सदर श्री. हरेश चिंट्टभाई पटेल यांचे

घोषणा आणि पुनर्प्रसारन छाननी आणि प्रमाणित

करण्यासाठी आहे. सर्व व्यक्तींना वरील उल्लेखित

फ्लॅटच्या संदर्भात कोणताही हक, नामाधिकार,

दावा, हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल,

गहाण, बक्षीस, विश्वस्त, प्रभार, निर्वाह,

वारसहक्क, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा

अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित

निम्नस्वाक्षरीकारांना सन्मा. सचिव यांना प्लॉट क्क्र.

३२७/३२८, जवाहर नगर, गोरेगाव (पश्चिम),

मुंबई- ४०० १०४ येथे या तारखेपासून १४

दिवसाच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर

केल्यास, तशा व्यक्तींचे दावे असल्यास ते त्यागित

आणि/किंवा परित्यागित किंवा सोडुन दिल्याचे

समजले जातील आणि आवश्यक हस्तांतरण केले

जाईल. दि. २६-८-२०२०

सदस्यताच्या हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

## Tel: 022-40770777; email: info@vbdesai.com; Web: www.vbdesai.com

२०२० रोजीस किंवा पूर्वी स्थलांतर करीत आहेत.

NOTICE NOTICE is hereby given that the 34" Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Friday, 18" September, 2020 at11.00 a.m through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as mentioned in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made thereunder and General Circulars dated 5" May, 2020, 8" April, 2020 and 13" April, 2020 of the Ministry of Corporate Affairs

(a) pnb Housing

Finance Limited

Ghar Ki Baat

दू.: ०११ २३४५२००, वेबसाईट : www.pnbhousing.com सीआयएन:क्रएल६५९२२डीएल१९८८पीएलसीओ३३८५६

जे संबंधीत आहेत त्यांच्यासाठी

सर्वसामान्य जनतेला सदर सूचना देण्यात येते की, आम्ही सदर कार्यालय परिसर दिनांक २१ ऑगस्ट,

४, (४बी, ४सी, ४डी, ४इ, ४एफ, ४जी आणि ४एच), २रा मजला, इलेक्ट्रिक मेंशन, १०८६, अप्पा साहेब

मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५

दूरध्वनी क्रमांक: ०२२-२४२१०१७२/२४२१०१७३/२४२१०१७५

नवी पत्ता (येथे स्थलांतर)

तुम्हा श्री. अभिषेक सुमन (ब्रान्च बिझिनस इन्चार्ज) संपर्क क्र. : ९७६९९६९६८४ याना संपर्क करू शकत

V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L74120MH1985PLC037218

Registered Office: Cama Building, 1st Floor, 24/26, Dalai Street, Fort, Mumbai - 400 001

दकान क्र. ४, ५, ६, तळमजला, वाडिया बिल्डिंग, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई- ४००००१

As per the aforesaid MCA and SEBI Circulars, electronic copy of the AGM Notice together with the Annual Report of the Company for the financial year 2019-20 is being sent to all Members whose registered email IDs are available with the Company/RTA. The AGM Notice and the Annual Report will also be available on the Company's website www.vbdesai.com, BSE Limited's website www.bseindia.com.

('MCA') and SEBI Circular dated 12" May, 2020. Members attending the AGM through

VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of

The Company is providing the remote e-voting facility as well as e-voting facility during the meeting. The remote e-voting period begins on Tuesday, the 15" September, 2020 at 9.00 A.M. and ends on Thursday, the 17th September, 2020 at 5.00 P.M. During this period, Members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting modules shall be disabled by NSDL for voting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM facility but shall not been entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM. The members who have not registered their email addresses with the Company/RTA or Depository Participants can also cast their vote through the remote e-voting system or through e-voting during the meeting and the detailed procedure for remote e-voting and e-voting is given in the AGM Notice.

Manner of registering email IDs: In case the same are not already registered: (i) Members holding shares in physical form, may send an email request to evoting@nsdl.co.in along with the following details - folio no., name, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of any address proof; (ii) Members holding shares in demat form may register their email IDs with their respective Depository Participants ('DPs').

The Annual Report with Notice of AGM and the procedure for remote e-voting as well as e-voting facility during the meeting has been sent to Members who have registered their email IDs. The same is also available on the Company's website at www.vbdesai.com.

For V.B. Desai Financial Services Limited

Place: Mumbai Date: August 26, 2020 Kamlesh M. Gagavani Company Secretary

वॉल स्ट्रीट फायनान्स लि.

सीआयएन : एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०३९६६० ऑफिस नं. ११३-१२२, १ ला मजला, ए विंग, चिंतामणी प्लाझा, चकाला, अंधेरी-कुर्ला

रोड, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०९९, द्रध्वनी : ०२२-६२७०९६००, वेबसाईट : www.wsfx.in ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, इ व्होटींग आणि ुक क्लोजर

#### याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएम च्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्याकरिता कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.३० वा. (भा.प्र.वे.) सातत्याने सुरू असलेल्या कोविड-१९ साथरोगाला लक्षात घेऊन एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टींग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली संबंधित सर्क्युलर्स ('एमसीए सर्क्युलर्स') आणि त्याचप्रमाणे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय ने जारी केलेली सर्क्युलर्स ('सेबी सर्क्युलर्स') नुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) सुविधे मार्फत होणार आहे. एजीएम मध्ये

सहभागी होण्यासाठीच्या सूचन एजीएम च्या सूचनेत दिल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर राहणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेसाठी हिशोबात धरले जाईल. (२) आवश्यक दस्तावेज आणि व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी चे लॉगीन तपशील यासह ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय विवरणांसह एकत्रितपणे एजीएम मध्ये करावयाच्या सामान्य आणि विशेष कामकाज मांडणाऱ्या ३३ व्या एजीएम च्या सूचनेचा समावेश असलेला आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल उपरोक्त एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स नुसार ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/रजिस्ट्रर अँड ट्रान्सफर एजंट ('आरटीए')/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् ('डीपी') कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना २६ ऑगस्ट, २०२० रोजीस फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (ई-मेल ने) पाठवला जाईल. कोणतेही सभासद प्रत्यक्ष/डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करत असतील आणि त्यांनी आरटीए/डीपी कडे त्यांचा ई-मेल आयडी नोंदवला नसेल ते investors@wsfx.in वर वार्षिक अहवालासह एजीएम च्या सूचनेची एक ई-प्रत मिळण्याकरिता कंपनीकडे

(३) कंपनीने वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.wsfx.in वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com आणि बीएसई लिमिटेड च्या www.bseindia.com ह्या वेबसाईटस्वर देखील उपलब्ध करून दिली आहे.

त्यांची विनंती पाठवू शकतात. सभासदांनी कृपया त्यांचे नाव आणि फोलिओ क्रमांक नमूद करावा.

कंपनी तिच्या सर्व सभासदांना एजीएम पूर्वी (रिमोट ई-व्होटींग) आणि एजीएम मध्ये (ई-व्होटींग) इलक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएम मध्ये संमत करणे प्रस्तावित असलेल्या ठरावांवर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींग सेवेची सोय करण्याकरिता कंपनीने सीडीएसएल शी एक व्यवस्था केली आहे. सर्व सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी

अधिनियमाचे कलम ९१ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० आणि लिस्टींग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ नुसार कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० पासून गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

्र एजीएम मध्ये घोषित केल्या जाणाऱ्या लाभांशाकरिता भागधारकांची हक्कदारी निश्चित करण्याकरिता रेकॉर्ड डेट १० सप्टेंबर, २०२० असेल. एजीएम मध्ये लाभांशास मंज्री मिळाली तर तो ज्यांनी त्यांचे बँक तपशील त्यांच्या डीपी/आरटीए कडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. जे सभासद त्यांचे बँक खाते तपशील नोंदवू इच्छितात त्यांनी तपशिलवार निर्देशांसाठी एजीएम च्या सूचनेच्या टीपा पाहाव्यात. बँक खात्याचे तपशील नाहीत ह्या कारणाने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कोणत्याही भागधारकाला लाभांश प्रदान करणे कंपनीला शक्य झाले नाही तर टपाल सेवा नियमितपणे सुरू झाल्यावर कंपनी पोस्टाने अशा भागधारकांना डिव्हिडंड वॉरंट/डिमांड ड्राफ्ट पाठवेल.

(सी) रिमोट ई-व्होटींगचा कालावधी सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि ब्धवार, १६ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. ब्धवार, १६ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. नंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल.

(डी) १० सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस जिचे नाव सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद्रवहीत असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास एजीएम मध्ये सहभागी होण्यास तसेच एजीएम मध्ये ई-व्होटींग साठी हक्कदार असेल. कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील ते helpdesk.evoting@cdslindia.com वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड

(ई) ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु त्यांना एजीएम मध्ये ई-व्होटींग सुविधेमार्फत पुन्हा त्यांचे मत देण्याची अनुमती नसेल. ई-व्होटींग चे तपशिलवार प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत दिली आहे. एजीएम मध्ये सहभागी होणारे ते सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नसेल ते एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत त्यांची मते देण्यास हक्कदार असतील.

(एफ) कंपनीचे आरटीए बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर १५ जून, २०२० रोजी आधीच एसएमएस पाठवले ज्यात त्यांचे ई-मेल आयडीज आणि बँक तपशील नोंदवण्याकरिता त्यांच्यासाठी लिंक आहे. भागधारक एसएमएस ने शेअर केलेल्या लिंक वर क्लिक कर शकतात किंवा आरटीए

वेबसाईटला भेट देऊन लिंक https://bigshareonlin.com//ForInvestor.aspx वापरू शकतात. (५) ज्या सभासदांचे ई-मेल ॲडेसेस. डिपॉझटरीज/आरटीएकडे नोंदवले नाहीत ते खालील पद्धतीने एजीएमच्या सूचनेतील प्रस्तावित ठरावांसाठी रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींगसाठी लॉगीन क्रेडेन्शिअल्स मिळवण्याकरिता ते

(ए) प्रत्यक्ष भागधारकांसाठी : कृपया फोलिओ क्र. भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (पढची व मागची), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) सारखे आवश्यक तपशील ई-मेल द्वारे कंपनीच्या ई-मेल आयडी वर investors@wsfx.in वर किंवा आरटीए चा ई-मेल आयडी investor@bigshareonline.com वर पाठवावेत किंवा लिंक https://bigshareon-

line.com//ForInvestor.aspx वापरावी. (बी) **डिमॅट भागधारकांसाठी** : कुपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल–१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) कंपनीचा ई-मेल आयडी investors@wsfx.in वर किंवा आरटीएचा ई-मेल आयडी investor@bigshareonline.com वर पाठवावे किंवा लिंक https://bigshareonline.com//ForInvestor.aspx वापरावी. हे स्पष्ट करण्यात येते की, ई-मेल ॲड्रेस च्या कायमच्या नोंदणीसाठी सभासदांनी इलेक्ट्रॉनिक धारणाच्या संबंधात कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेस संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत डिपॉझिटरीकडे नोंदवावेत.

(६) जर तुम्हाला ई-व्होटींग संबंधात कोणतीही चौकशी करायची असेल तर तुम्ही हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स ("एफएक्यज") आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाहावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल पाठवावा किंवा १८००२२५५३३ वर कॉल करावा किंवा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८५४२) वर संपर्क साधावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान स्विधेशी संबंधित सर्व तक्रारी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मंबई-४०० ०१३ येथे

दिनांक : २५ ऑगस्ट,२०२०

ठिकाण : मुंबई

वॉल स्ट्रीट फायनान्स लिमिटेड साठी सही/-

चैताली देसाई

कंपनी सेक्रेटरी